

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट प्रस्थापित



सुवर्णयुग बँक

सुवर्णयुग सहकारी बँक मर्यादित, पुणे

युग समृद्धीचे... वरदान बाप्पाचे !

मारणे हार्डटस्, ११०२/१०/११, बुधवार पेठ, पुणे ४११ ००२.

www.suvarnayugbank.com

नूतन वास्तू, नव संकल्प...
सहकाराची परंपरा,
नव्या ठिकाणी... नव्या उंचीवर...!



५२ वा वार्षिक अहवाल
सन २०२४-२०२५

॥ जय गणेश ॥



कै. श्री. प्रतापराव तथा तात्यासाहेब मोडसे
संस्थापक-सुवर्णयुग सहकारी बँक

सुवर्णयुग सहकारी बँक मर्यादित, पुणे



मा. श्री. हेमंत रासने
अध्यक्ष

मा. संचालक मंडळ



मा. श्री. नितिन राऊत
उपाध्यक्ष



मा. श्री. राहुल चव्हाण
संचालक



मा. श्री. राजेंद्र सूर्यवंशी
संचालक



मा. श्री. अमर कोठरे
संचालक



मा. श्री. इंद्रजित रायकर
संचालक



मा. श्री. राजेंद्र पायमोडे
संचालक



मा. श्री. बाळकृष्ण सातपुते
संचालक
(मृत्यु दि. १८-०६-२०२५)



मा. श्री. सुनिल जाधव
संचालक



मा. श्री. चंद्रकांत मंचे
संचालक



मा. श्री. सुनिल माने
संचालक



मा. श्रीमती शोभा गोडसे
संचालिका



मा. सौ. आसावरी रायकर
संचालिका



मा. अॅड. प्रताप परदेशी
तज्ञ संचालक/व्यवस्थापन मंडळ सदस्य



मा. सीएस. डॉ. प्रमोद जोगदेव
तज्ञ संचालक/व्यवस्थापन मंडळ सदस्य



मा. श्री. दिनेश परदेशी
मुख्य कार्यकारी अधिकारी

मा. व्यवस्थापन मंडळ

मा. श्री. राजेशकुमार सांकला

मा. श्री. अजय मोझर

मा. श्री. प्रमोद देशपांडे

परिशिष्ट 'अ'

बँकेचे नांव	: सुवर्णयुग सहकारी बँक मर्यादित, पुणे	
नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता	: ११०२/१०-११, मारणे हाईटस्, बुधवार पेठ, पुणे ४११ ००२.	
नोंदणीचा दिनांक व	: ०२-१०-१९७३	
नोंदणी क्रमांक	: पी.एन.ए./बी.एन.के./२१९	
रिझर्व्ह बँकेच्या परवान्याचा दिनांक	: २७-०५-१९८९	
रिझर्व्ह बँकेच्या परवान्याचा क्रमांक	: यु.बी.डी./एम.एच./९९४ पी.	
कार्यक्षेत्र	: संपूर्ण महाराष्ट्र राज्य	
तपशील	: दिनांक ३१-०३-२०२५ अखेर	(रक्कम ₹ लाखात)
शाखांची संख्या (मुख्यालयासह)	: २१+२ विस्तारीत कक्ष	
सभासद संख्या	: नियमित	२२,६९९
	एकूण नाममात्र	८,२८२
	पैकी कर्जदार सभासद	१,७१०
वसूल भाग-भांडवल	:	२,३८४.८९
ठेवी	: बचत ठेव	२३,३४९.३५
	चालू ठेव	८,२२०.३३
	मुदत व इतर ठेवी	६६,५७९.६८
दिलेली कर्जे	: तारणी	६१,०२९.८८
	विना तारणी	२,५५२.९०

एकूण टक्केवारी

	अग्रक्रम घटकांसाठी	६४.३९%
	दुर्बल घटकांसाठी	१०.१९%
गुंतवणूक	: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक	१८८४.०४
	सरकारी कर्जरोखे	२८,२४७.८९
	इतर	११,२६८.७९
थकबाकी % टक्केवारी	: १०.८४%	
ऑडिट वर्गीकरण	: 'अ'	
वार्षिक नफा	: ७४२.५४	
एकूण कर्मचारी	: १५२	
चतुर्थ श्रेणी कर्मचारी	: २२	
इतर कर्मचारी	: १३०	
खेळते भांडवल	: १,१८,१२७.३६	



५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

(फक्त सभासदांकरिता)

सुवर्णयुग सहकारी बँक मर्यादित, पुणे या बँकेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, दि. ०७-०८-२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता “एस एम जोशी सभागृह”, १९१/१९२, नवी पेठ, पत्रकार भवन जवळ, गांजवे चौक, पुणे - ४११ ०३० येथे खालील कामकाजासाठी आयोजित केली आहे. तरी सर्व सभासदांनी सभेस उपस्थित रहावे, हि विनंती.

* सभेपुढील विषय *

- १) दिनांक ३०-०८-२०२४ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम करणे.
- २) बँकेचा सन २०२४-२०२५ अखेरचा वार्षिक अहवाल, ताळेबंद/नफा-तोटा पत्रके व हिशोब तपासणीचे अहवालास मान्यता देणे.
- ३) सन २०२४-२०२५ अखेरचा नफा वाटणीस मान्यता देणे.
- ४) मा. वैधानिक लेखापरिक्षक आणि मा. स्थानिक लेखापरिक्षक यांच्या सन २०२४-२०२५ अखेरच्या लेखापरिक्षण अहवालाची नोंद घेऊन, स्विकृत करणे व सन २०२३-२०२४ च्या वैधानिक लेखापरिक्षण अहवालाच्या दोषदुरुस्ती पूर्तता अहवालाची नोंद घेणे.
- ५) आर्थिक वर्ष २०२५-२०२६ साठी (रिझर्व बँकेस सादर केलेल्या प्रस्तावाचे मंजूरीस अधीन राहून) मा.वैधानिक लेखापरीक्षकांची नियुक्ती करणे व त्यांचा मेहनताना ठरविण्याचे अधिकार मा. संचालक मंडळास देणे.
- ६) आर्थिक वर्ष २०२५-२०२६ साठी मा.संचालक मंडळाने केलेल्या मा.स्थानिक लेखापरीक्षकांच्या नियुक्तीस व मेहनतान्यास मान्यता देणे आणि आर्थिक वर्ष २०२६-२०२७ साठी मा.स्थानिक लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्याचे व मेहनताना ठरविण्याचे अधिकार मा.संचालक मंडळास देणे.
- ७) सन २०२५-२०२६ चे अंदाजपत्रकास मान्यता देणे. तसेच सन २०२४-२०२५ सालामध्ये अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मान्यता देणे.
- ८) शासकीय नियमाप्रमाणे एकरकमी कर्जफेड योजनेअंतर्गत ज्या कर्जदार सभासदांना सवलत देण्यात आली त्याची माहिती घेणे व त्यास मान्यता देणे.
- ९) बँकेचे मा. वैधानिक लेखापरिक्षकांनी प्रमाणित केलेल्या बुडित कर्जाची येणे बाकी, कर्ज वसुलीचे सर्व अधिकार अबाधित ठेऊन निर्लेखन (Write Off) करण्यासाठी मान्यता देणे. तसेच Technical Write off प्रस्तावाची माहिती घेणे.
- १०) सन २०२४-२०२५ या वर्षात मा. संचालक मंडळाचे सदस्य व त्यांचे कुटुंबीयांना दिलेल्या कर्जाची (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७५ (२) नुसार) माहिती घेणे.
- ११) बँकेच्या पोटनियम दुरुस्ती मसुद्याची माहिती घेणे व त्यास मान्यता देणे.
- १२) प्रस्तुत वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित सभासदांच्या रजेस मान्यता देणे.
- १३) मा. अध्यक्षाने अनुमतीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे.

पुणे

दिनांक : २३-०७-२०२५

मा. संचालक मंडळाच्या आदेशानुसार

श्री. दिनेश प्र. परदेशी

मुख्य कार्यकारी अधिकारी

टिप : १) गणसंख्येअभावी सभा तहकूब झाल्यास प्रस्तुत सभा त्याच दिवशी त्याच ठिकाणी सकाळी ११.३० वाजता घेण्यात येईल. त्या सभेस गणपूर्तीची आवश्यकता राहणार नाही. (गणसंख्या नसली तरी वरील विषयांचा विचार होईल.)

२) सभेपुढील विषयांसंबंधी कागदपत्रे बँकेच्या कामकाजाचे वेळेत दि. ३१.०७.२०२५ पर्यंत पहावयास मिळतील. वरील सभेसाठी मा. सभासदांना काही सूचना, प्रश्न वा प्रस्ताव द्यावयाचे असल्यास त्यांनी त्यांच्या सूचना, प्रश्न वा प्रस्ताव मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे बँकेच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत दिनांक ३१.०७.२०२५ पर्यंत लेखी स्वरूपात पाठवाव्यात. त्यानंतर येणाऱ्या सूचना वा प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत.

विशेष सूचना :

- १) ज्या सभासदांचा रहिवासी पत्ता बदललेला असेल अशा सभासदांनी नवीन पत्ता व संपर्क क्रमांक बँकेकडे त्वरित कळवावा.
- २) ज्या सभासदांनी आपले भाग दाखले अद्यापही नेले नसतील त्यांनी ते कार्यालयीन वेळेत घेऊन जावेत.
- ३) ज्या सभासदांनी/खातेदारांनी आपले वारस नेमले नसतील तर ते त्वरित नेमून बँकेच्या दफ्तरी त्याची नोंद करावी.
- ४) बँकेच्या पोटनियम दुरुस्तीस अनुसरून व मा. सहकार खात्याने मान्यता दिल्याप्रमाणे प्रत्येक सभासदाने किमान ₹ १,०००/- (₹ ५०/- प्रत्येकीप्रमाणे २० भाग) धारण करणे आवश्यक आहे. ज्या सभासदांचे भाग ₹ १,०००/- पेक्षा कमी आहेत अशांना विनंती की, त्यांनी आपली भागधारणा रक्कम वाढविणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी. तसेच ज्या सभासदांना आपली भागधारणा रक्कम वाढविण्याची इच्छा असेल त्यांनी कमीत कमी ₹ १,०००/- व त्यापुढे ₹ १००/- चे पटीत रक्कम गुंतवावी असे आवाहन करीत आहोत.



अध्यक्षीय मनोगत

सन्माननीय बंधू व भगिनीनो,

आपल्या बँकेच्या ५२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मा. संचालक मंडळाचे वतीने मी आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो. आपल्या बँकेचे दिनांक ३१.०३.२०२५ अखेरील आर्थिक वर्षाचा ताळेबंद आणि नफा तोटा पत्रक तसेच बँकेचा वार्षिक अहवाल आपणापुढे सादर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. आणि आपणास सांगू इच्छितो की आपल्या बँकेने या वर्षी स्थिर व समाधानकारक प्रगती केली आहे.

आपले मा. पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या सक्षम नेतृत्व व दूरदृष्टीने आखलेल्या धोरणांमुळे सध्या आपल्या देशाच्या जीडीपी (ढोबळ सकल उत्पन्न) वाढीचा दर अंदाजे ६.५०% ते ७% आहे. तसेच सरकारची पायाभूत सुविधा क्षेत्रातील गुंतवणूक, डिजिटल तंत्रज्ञानाचा झपाट्याने प्रसार, देशांतर्गत मागणीतील वाढ, महागाईवर नियंत्रण ठेवण्यात आलेले यश यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल अतिशय वेगाने होत असून लवकरच जगामध्ये तीसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल चालू आहे. परंतु तरी देखील काही आव्हाने देखील नव्याने उभी राहीली आहेत. या मध्ये अमेरिकेची सतत बदलणारी व्यापार धोरणे तसेच रशिया युक्रेन युद्ध, इराण इस्रायल युद्ध या कारणांमुळे जागतिक व्यापार वृद्धीमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. तसेच नुकतेच भारत पाकिस्तान मध्ये देखील युद्ध झाल्यामुळे आपल्या देशाचा संरक्षण खर्च देखील वाढता झालेला आहे आणि या सर्वांचा परिणाम म्हणून अर्थव्यवस्था वाढीचा वेग हा तात्पुरता कमी झालेला आहे.

या पार्श्वभूमीवर सहाजिकच देशातील बँकींग अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम होत असतो. आणि सध्याच्या जागतीकीकरणाच्या युगामध्ये आपल्या सारख्या मध्यम आकाराच्या बँकेवर सुद्धा कळत नकळत अप्रत्यक्षपणे परिणाम होत असतो. तरी देखील आपल्या बँकेने या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत चांगली प्रगती केल्याचे खाली नमुद केलेल्या आकडेवारीवरून कळून येईल.

आपल्या सर्वांना कळविण्यात आनंद वाटतो की, नुकतेच आपल्या बँकेने मुख्यालयासाठी अंदाजे ५००० चौ.स्के.फुट जागा बाजीराव रस्त्यावर अतिशय मोक्याच्या ठिकाणी स्वमालकी तत्वावर खरेदी केली आहे. आणि लवकरच प्रस्तुत जागेचा भूमी पुजन समारंभ करून लवकरात लवकर नियोजित प्रशस्त वास्तु मध्ये मुख्यालय स्थालंतर करण्याचा मानस आहे. बँकेचा वाढता व्याप आणि विस्तार यामुळे सध्याची वास्तु अतिशय कमी पडत होती आणि प्रशासकीय कामकाज पार पाडण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा विषय आता मार्गी लागला आहे आणि त्यामुळे बँकेच्या कामकाजामध्ये अधिक गतीमानता येईल अशी खात्री आहे.

नुकतेच आपल्या बँकेची रिझर्व्ह बँक तपासणी पूर्ण झाली आहे आणि तपासणी अधिकाऱ्यांनी बँकेच्या कामकाजा बाबत समाधान व्यक्त केले आहे. तसेच थकबाकीचे घटते प्रमाण आणि समाधानकारक सांपत्तीक स्थिती, आरबीआय निर्देशानुसार बँकेने केलेली पुर्तता यामुळे सभासदांना लाभांश वाटप, वाढीव कर्ज वाटप मर्यादा यासाठी



परवानगी दिली आहे. आपणास कळविण्यास आनंद वाटतो की या वर्षी माननीय सभासदांना १०% लाभांश वाटपाची शिफारस केली आहे. त्यास आपण मंजुरी द्यावी ही विनंती.

आपल्या बँकेची स्थापना ही स्वर्गीय तात्या साहेब गोडसे, स्व. के.डी. रासने स्व. आप्पा साहेब सूर्यवंशी, स्व. मामा साहेब रासने हे आणि अन्य सहकारी यांनी ५२ वर्षांपूर्वी केली होती. ही सर्व मंडळी स्वतः समाजा मधील आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकांमधील असून सुध्दा मंडई आणि परिसरातील भाजी विक्रेते, पथारी वाले, हातगाडी वाले, किरकोळ विक्रेते अशा समाजामधील आर्थिक दृष्ट्या दुबल घटकांना सक्षम करणे या उद्देशाने बँकेची स्थापना झाली होती. आणि हीच भूमीका कायम ठेवून आमची वाटचाल सुरू असून रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक सर्व समावेशकता (फायनासियल इन्क्लुजन) धोरणा प्रमाणे समाजामधील वंचित घटकांना प्राधान्याने कर्ज पुरवठा करण्याचा सतत प्रयत्न चालू आहे. याच मुळे रिझर्व्ह बँकेने प्राधान्य अग्रक्रम, क्षेत्र, दुर्बल घटक कर्ज पुरवठा यासाठी जे उद्दीष्ट प्रमाण घालून दिले आहे त्यापेक्षा जास्तच कर्ज पुरवठा आम्ही या क्षेत्रासाठी सतत करीत आहोत.

रिझर्व्ह बँकेची बदलती ध्येय धोरणे, निर्गमित होणारी वेगवेगळी परिपत्रके यांचे पालन करणे रिझर्व्ह बँक तपासणी अधिकारी, लेखा परिक्षक यांनी नोंदवीलेल्या मुद्यांची पुर्तता वेळेत करणे, दोषांचे संपूर्ण निराकरण करणे या सारख्या बाबींवर आपण विशेष लक्ष देत असून अंतर्गत व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यासाठी अनुभवी व चिकाटीने काम करणाऱ्या प्रशिक्षित कर्मचारी वर्गाची आवश्यकता आहे त्यामुळे स्पर्धा परिक्षा घेऊन उच्चशिक्षित व संगणकीय ज्ञान व क्षमता असलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणेसाठी प्रक्रिया चालू केली आहे. यातूनच नवीन पदभरती-पदोन्नोत्ती देऊन पुढील वर्षभरात ऑडीट - इन्स्पेक्शन विभाग, वसुली विभाग, संगणक विभाग, कर्ज विभाग, वसुली विभाग हे अधिक सक्षम करण्यासाठी करणे ही आपली प्राथमिकता असणार आहे. तसेच उपलब्ध कर्मचाऱ्यांना अधिकाधिक प्रशिक्षण देऊन त्यांची कार्यक्षमता वाढविण्यावर भर देणार आहोत.

सध्या स्मॉल फायनान्स बँका, म्युचुअल फंड कंपन्या, नॉन बँकींग फायनान्स इन्स्टीट्युशन या सर्व वित्तीय संस्था बाजारामध्ये अतिशय आक्रमक पध्दतीने ठेव आणि कर्ज वाढीसाठी प्रयत्न करीत आहे. यासाठी त्यांचेकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. आपल्या बँकेने देखील काळाची पावले ओळखून डिजिटल बँकींग व्यवहाराचा वापर चालू केला आहे आणि ग्राहकांना एटीएम सुविधा, मोबाईल बँकिंग, युपीआय पेमेंट, आरटीजीएस - एनईएफटी अशा सर्व सुविधा गेल्या सात ते आठ वर्षांपासूनच उपलब्ध केले आहेत. त्यामुळे नवीन युवा पीढीला आकर्षित करून आणि जूना ग्राहक वर्ग कायम ठेवून बँक व्यवसाय वाढविण्यात यश मिळाले आहे. याच अनुषंगाने डिजिटल बँकींग व्यवहारामध्ये निर्माण झालेल्या सायबर सुरक्षा जोखमीमुळे जे आव्हान निर्माण झाले आहे त्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विविध सुरक्षा उपाय योजना व आवश्यक सॉफ्टवेअर - हार्डवेअर यंत्रणा निर्माण केलेले आहेत. आणि या अनुषंगाने ग्राहकांचा निधी, ठेवी व डेटा सुरक्षित रहावा म्हणून मोठा भांडवली खर्च देखील केलेला आहे.

आर्थिक वर्ष २०२४-२०२५ मधील आपल्या बँकेच्या कार्यसिद्धिची ठळक वैशिष्ट्ये :

बँकेचा एकूण व्यवसाय दिनांक ३१ मार्च, २०२४ रोजी ₹ १,५१९.१० कोटी होता, दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी ₹ १,६१७.२१ कोटीवर पोहचला आहे. बँकेच्या एकूण व्यवसायामध्ये ₹ ९८.११ कोटी इतकी वाढ झाली आहे.



- बँकेच्या एकूण ठेवी दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी ₹ ८९३.९१ कोटी होत्या. दिनांक ३१ मार्च, २०२५ रोजी ₹ ९८१.४९ कोटीवर पोहचल्या आहेत. बँकेच्या एकूण ठेवींमध्ये रक्कम ₹ ८७.५८ कोटींनी वाढ झाली आहे.
- बँकेचे एकूण कर्ज दिनांक ३१ मार्च, २०२४ रोजी ₹ ६२५.१८ कोटी होते. दिनांक ३१ मार्च, २०२५ रोजी ₹ ६३५.८१ कोटी इतके झाले आहे. बँकेच्या एकूण कर्जांमध्ये रक्कम ₹ १०.६३ कोटींनी वाढ झाली आहे.
- बँकेच्या कासा (CASA) ठेवी (कमी खर्चाच्या ठेवी) दिनांक ३१ मार्च, २०२४ रोजी ₹ २८५.८८ कोटी होत्या. दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी ₹ ३१५.६९ कोटीवर पोहचल्या आहेत. बँकेच्या एकूण कासा ठेवींमध्ये रक्कम ₹ २९.८१ कोटींनी वाढ झाली आहे. दिनांक ३१.०३.२०२५ अखेर कासा ठेवींचे एकूण ठेवींशी प्रमाण ३२.१६% इतके आहे.
- बँकेचा ढोबळ नफा दिनांक ३१ मार्च, २०२४ ₹ १९.४८ कोटी होता. दिनांक ३१ मार्च, २०२५ रोजी ₹ २१.८२ कोटी झाला आहे. ढोबळ नफ्यामध्ये रक्कम ₹ २.३४ कोटींनी वाढ झाली आहे.
- बँकेचा स्वनिधी दिनांक ३१ मार्च २०२४ च्या ₹ १६१.८१ असून कोटी असून दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी ₹ १४३.५५ कोटी इतका आहे.
- बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण (सीआरएआर) गतवर्षीच्या १९.६६% टक्क्यांवरून १९.९७% इतके झाले आहे.

बँकेच्या सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षातील व्यावसायिक यशाची कल्पना खाली दिलेल्या मागील वर्षाच्या तुलनात्मक आकडेवारी वरून दिसून येते. (आकडे ₹ लाखात)

अ.क्र.	तपशील	३१-०३-२०२४	३१-०३-२०२५	वाढ/घट (%)
१)	वसुल भाग-भांडवल	२,२९७.६०	२,३८४.८९	३.७९%
२)	सभासद संख्या	२२,१७९	२२,६९९	२.३४%
३)	स्वनिधी	१६,१८१.७५	१४,३५५.०७	- ११.२५%
४)	भांडवल पर्याप्तता प्रमाण	१९.६६%	१९.९७%	०.३१%
५)	ठेवी	८९,३९१.२२	९८,१४९.३७	९.०६%
६)	ठेवीदार संख्या	१,२९,९९२	१३१,२११	०.९४%
७)	कर्जे	६२,५१८.९२	६३,५८१.९८	१.७०%
८)	कर्जदार संख्या	६,४२६	६,८७४	६.९७%
९)	गुंतवणूक	३६,७१३.८२	४१,४००.००	१२.७६%
१०)	उत्पन्न	८,६५२.५५	९,७७५.२०	१२.९७%
११)	ढोबळ नफा	१,९४८.६७	२,१८२.२३	११.९८%
१२)	निव्वळ नफा	५२३.२१	७४२.५३	४१.९२%
१३)	खेळते भांडवल	१,१०,५११.००	१,१८,१२७.३६	६.८९%
१४)	एकूण व्यवसाय	१,५१,९१०.१२	१,६१,७३१.३५	६.४६%

वरील आकडेवारीवरून आपली बँक एकूण सर्व आर्थिक निकषांवर पूर्ण भक्कम असल्याचे आपणांस दिसून येईल.



नफा तरतुदी व नफा वाटणी :


आपल्या बँकेस आर्थिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये करपूर्व ढोबळ नफा रक्कम ₹ २,१८२.२९ लाख इतका झाला असून प्रस्तुत ढोबळ नफ्यातून पुढीलप्रमाणे तरतुदी करण्यात आल्या आहेत.

अ.क्र.	तपशील	रक्कम (रुपये)
१)	एनपीए तरतुद	७,७२,६६,१४१.३३
२)	आयकर तरतुद	४,८०,००,०००.००
३)	सेवक धनार्जित रजा व इतर भत्ते देणे	१,१०,००,०००.००
४)	डिफंड टॅक्स तरतुद	४२,०२,९२७.००
५)	विशेष तरतुद आयकर कायदा कलम ३६ (१) (VIII)	१०,००,०००.००
६)	मुदत संपलेल्या ठेवीच्या व्याजाची तरतूद	२१,१६,८३४.००
७)	सेवक पगार व बोनस	५०,००,०००.००
८)	उत्पन्नक्षम कर्ज तरतूद	२०,००,०००.००
	एकूण	१४,६०,८५,९०२.३३

वरीलप्रमाणे तरतुदी केल्यानंतर निव्वळ नफा ₹ ७,४२,५३,९७२.८१ इतका शिल्लक आहे. यामध्ये आरंभीचा शिल्लक नफा ₹ १,८१,१२,२६७.१४ इतका मिळविल्यास नफा विभागणीसाठी शिल्लक नफा ₹ ९,२३,६६,२३९.९५ इतका आहे. खालीलप्रमाणे प्रस्तुत नफा विभागणीची शिफारस करित आहोत.

अ.क्र.	तपशील	रक्कम (रुपये)
१)	गंगाजळी (२५%)	१,८८,००,०००.००
२)	इमारत निधी	२,५४,००,०००.००
३)	रोखे अवमूल्यन निधी	२,५३,००,०००.००
४)	लाभांश १०%	२,२८,००,०००.००
५)	शिल्लक नफा	६६,२३९.९५
	एकूण	९,२३,६६,२३९.९५

वरील आकडेवारीवरून आपल्या निदर्शनास येईल की, बँकेस सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात ढोबळ नफा रक्कम ₹ २१,८२,२३,०४१.१४ मधून तरतूद वजा जाता निव्वळ नफा रक्कम ₹ ७,४२,५३,९७२.८१ इतका झाला आहे. आपल्या बँकेची नफा पातळी येणाऱ्या आर्थिक वर्षात सन २०२५-२०२६ मध्ये नक्कीच आणखी वाढेल, असा मला विश्वास वाटतो.



श्रद्धांजली :

अहवाल कालावधीमध्ये आपल्या बँकेचे जेष्ठ संचालक श्री. बाळासाहेब सातपुते यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. तसेच बँकेच्या ज्या अज्ञात सभासद, ठेवीदार, खातेदार, हितचिंतक यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या कुटुंबियांचे दुःखात संपूर्ण सुवर्णयुग बँक परिवार सहभागी असून सर्व दिवंगतांना सुवर्णयुग बँक परिवाराच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर त्यांचे आत्म्यास सदगती देवो, हीच श्री गणरायाचरणी मनःपूर्वक प्रार्थना.

ऋणनिर्देश :

सर्वप्रथम अहवाल वर्षामध्ये आपल्या बँकेचे सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक, हितचिंतक यांनी दिलेल्या महत्वाच्या सहकार्याबद्दल त्यांचे यथोचित आभार मानणे मी माझे कर्तव्य समजतो. अहवाल वर्षात बँकेने जे काही प्रगतीचे महत्वाचे टप्पे गाठले त्यामध्ये अनेकांचा सहभाग आहे. आपल्या बँकेचे उपाध्यक्ष श्री. नितीन राऊत तसेच आमचे सर्व संचालक सदस्य तसेच बँकेचे व्यवस्थापन मंडळ सदस्य यांचा मी अत्यंत आभारी आहे. बँकेची कार्य प्रगती दिवसेंदिवस द्रुत गतीने होत आहे, त्यामध्ये सर्व संचालक मंडळ सदस्यांनी बँकेच्या हिताच्या अनेक चांगल्या निर्णयांना महत्त्वपूर्ण अनुमोदन देऊन स्वागत केले. त्याबद्दल मी सर्वांचा अत्यंत आभारी आहे.

तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिनेश परदेशी तसेच बँकेचे सरव्यवस्थापक श्री. केदार देशमुखे, सर्व शाखाधिकारी, सर्व अधिकारी, कर्मचारी व सेवक वर्ग यांनी बँकेची कामे वेळोवेळी कर्तव्यदक्षतेने, व्यवस्थितपणे व सेवावृत्तीने पार पाडून बँकेच्या प्रगतीस निश्चितपणे मोलाचा हातभार लावला आहे. त्याबद्दल त्यांचा आम्हा सर्व संचालक मंडळ सदस्यांना सार्थ अभिमान आहे.

आपल्या या निरंतर प्रगतीपूर्ण वाटचालीमध्ये मे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया, येथील सर्व अधिकारी तसेच मा. सहकार खात्यातील सर्व पदाधिकारी, सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विविध संस्थांतील सर्व पदाधिकारी, बँकेचे अंतर्गत व समवर्ती लेखापरिक्षक, शासकीय लेखापरिक्षक यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच बँकेचे कायदेशीर सल्लागार, मुल्यांकनकार, वास्तुविशारद, विविध पुरवठादार, विविध वृत्तपत्रांचे वार्ताहर या सर्वांनी बँकेस वेळोवेळी मोलाचे सहकार्य केले आहे, याबद्दल मी सर्वांचा अत्यंत आभारी आहे.

तसेच वरील सर्वांचे व्यतिरिक्त बँकेच्या प्रगतीमध्ये योगदान दिलेल्या सर्व ज्ञात, अज्ञात व्यक्ती व संस्थांनी वेळोवेळी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करून संचालक मंडळाचे वतीने मी आपणासमोर ५२ वा वार्षिक अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक आणि इतर हिशोब पत्रके मंजुरीसाठी सादर करीत आहे, त्यास आपण मंजुरी द्यावी, हि विनंती.

॥ जय गणेश ॥ ॥ जय गणेश ॥ ॥ जय गणेश ॥

मा. श्री. हेमंत रासने

अध्यक्ष

सुवर्णयुग सहकारी बँक मर्यादित, पुणे.



दि. ३१-३-२०२५ अखेरचे ताळेबंद पत्रक (एकत्रित)

भांडवल व देणी	शेड्युलड	दि. ३१-३-२०२५ ₹ पैसे	दि. ३१-३-२०२४ ₹ पैसे
भांडवल	ए	२३,८४,८९,३००.००	२२,९७,६०,७५०.००
राखीव निधी व इतर निधी	बी	१,४३,५५,०७,२४९.७६	१,६१,८१,७५,११५.७६
ठेवी व इतर खाती	सी	९,८१,४९,३७,३४५.२८	८,९३,९१,२१,९३४.१६
घेतलेली कर्जे	डी	--	--
इतर देणी आणि तरतूद	ई	७८,२२,०५,८०६.२२	७७,२६,३३,०१६.०४
नफा-तोटा	एफ	९,२३,६६,२३९.९५	९,०४,१२,२६७.१४
एकूण		१२,३६,३५,०५,९३३.२१	११,६५,०१,०३,०८३.१०
संभाव्य देणी	एन	७,१०,३४,५६४.७४	६,२६,६८,६४४.२३
बील्स फॉर कलेक्शन		--	--

जिंदगी व येणी	शेड्युलड	दि. ३१-३-२०२५ ₹ पैसे	दि. ३१-३-२०२४ ₹ पैसे
रोख	जी	१३,५७,३८,२८९.००	१०,३८,९६,१५४.००
इतर बँकामधील शिल्लक	एच	५७,५६,९२,६०९.३४	५९,५३,३८,४४७.२३
गुंतवणूक	आय	४,१४,००,७२,१२९.००	३,६७,१३,८२,४३०.५१
दिलेली कर्जे	जे	६,३५,८१,९८,३०२.२५	६,२५,१८,९२,३१४.३७
येणे व्याज	के	५४,३१,५३,१४२.०९	६०,२३,३३,०११.०७
शाखा जुळवणी	-	--	३५,८२,७०१.७४
स्थावर मालमत्ता	एल	४०,७१,७८,८०९.४२	२३,३३,०१,०९७.९६
इतर जिंदगी	एम	२०,३४,७२,६६८.११	१८,८३,७६,९२६.२२
एकूण		१२,३६,३५,०५,९३३.२१	११,६५,०१,०३,०८३.१०

(सही)

मा. दिनेश परदेशी
मुख्य कार्यकारी अधिकारी

(सही)

मा. नितीन राऊत
उपाध्यक्ष

(सही)

मा. हेमंत रासने
अध्यक्ष

(सही)

मे. डांगे सित्ररकर अँड असो.
सी.ए. अंतर्गत लेखापरिक्षक
UDIN No. : 25105521BMJRAO5577

(सही)

के एन डी अँड असोसिएटस्
सी.ए. शासकीय लेखापरिक्षक
UDIN No. : 25165871BMJCBE1092

- संचालक -

मा. राहुल चव्हाण
मा. सुनिल जाधव

मा. राजेंद्र सुर्यवंशी
मा. चंद्रकांत मंचे

मा. अँड. प्रताप परदेशी (तज्ञ संचालक)

मा. अमर कोट्रे
मा. सुनिल माने

मा. इंद्रजीत रायकर
मा. श्रीमती शोभा गोडसे

मा. सीएस. डॉ. प्रमोद विष्णु जोगदेव (तज्ञ संचालक)

मा. राजेंद्र पायमोडे
मा. सौ. आसावरी रायकर



दि. ३१-३-२०२५ अखेरचे नफा-तोटा पत्रक (एकत्रित)

उत्पन्न	शेड्युलड	दि. ३१-३-२०२५ ₹ पैसे	दि. ३१-३-२०२४ ₹ पैसे
व्याजाचे उत्पन्न इतर उत्पन्न	ओ पी	८५,३७,७८,५२५.४७ १२,३७,४२,२७८.६३	८२,०२,३९,०२७.७२ ४,५०,१६,२४७.३४
एकूण		९७,७५,२०,८०४.१०	८६,५२,५५,२७५.०६

खर्च	शेड्युलड	दि. ३१-३-२०२५ ₹ पैसे	दि. ३१-३-२०२४ ₹ पैसे
व्याजाचे खर्च इतर खर्च तरतूदी व संभाव्य देणी	क्यू आर एस	४९,९९,१८,०६१.०४ २५,९३,७९,७०१.९२ १४,३९,६९,०६८.३३	४४,०४,८८,०११.९५ २२,९८,९९,४७३.३० १४,२५,४६,१००.००
एकूण		९०,३२,६६,८३१.२९	८१,२९,३३,५८५.२५
नफा-तोटा खाते शिल्लक नफा अधिक मागील वर्षाचा नफा		७,४२,५३,९७२.८१ १,८१,१२,२६७.१४	५,२३,२१,६८९.८१ ३,८०,९०,५७७.३३
एकूण		९,२३,६६,२३९.९५	९,०४,१२,२६७.१४

(सही)
मा. दिनेश परदेशी
मुख्य कार्यकारी अधिकारी

(सही)
मा. नितीन राऊत
उपाध्यक्ष

(सही)
मा. हेमंत रासने
अध्यक्ष

(सही)
मे. डांगे सित्तरकर अॅन्ड असो.
सी.ए. अंतर्गत लेखापरिक्षक
UDIN No. : 25105521BMJRAO5577

(सही)
के एन डी अॅन्ड असोसिएट्स
सी.ए. शासकीय लेखापरिक्षक
UDIN No. : 25165871BMJCBE1092

— संचालक —

मा. राहुल चव्हाण
मा. सुनिल जाधव
मा. अॅड. प्रताप परदेशी (तज्ञ संचालक)

मा. राजेंद्र सुर्यवंशी
मा. चंद्रकांत मंचे

मा. अमर कोद्रे
मा. सुनिल माने
मा. सीएस. डॉ. प्रमोद विष्णु जोगदेव (तज्ञ संचालक)

मा. इंद्रजीत रायकर
मा. श्रीमती शोभा गोडसे
मा. सौ. आसावरी रायकर



दि. ३१-३-२०२५ अखेरचे परिशिष्ट

तपशील	दि. ३१-३-२०२५ ₹ पैसे	दि. ३१-३-२०२४ ₹ पैसे
शेड्युल्ड ए - भांडवल		
अधिकृत भांडवल	२५,००,००,०००.००	२५,००,००,०००.००
(रु. ५०/- प्रत्येकी प्रमाणे) ५०,००,००० भाग)		
वसूल भाग भांडवल (भाग पूर्णतः भरलेले)	२३,८४,८९,३००.००	२२,९७,६०,७५०.००
अ) व्यक्तिगत - ३६८३९९७		
(भाग रु. ५०/- प्रत्येकी प्रमाणे)		
ब) सहकारी संस्था/राज्य सरकार - निरंक		
(भाग रु. ५०/- प्रत्येकी)		
क) इतर - १०८६५८९ (भाग रु. ५०/- प्रत्येकी)		
एकूण	२३,८४,८९,३००.००	२२,९७,६०,७५०.००
शेड्युल्ड बी - राखीव निधी व इतर निधी		
वैधानिक राखीव निधी	४२,६३,३६,३४५.६३	३९,४२,७५,३९६.६३
सर्वसाधारण निधी	--	--
इमारत निधी	२६,४५,६०,९२२.९३	२२,३९,६०,९२२.९३
इमारत पुर्नमुल्यांकन निधी	९,५८,२७,२२२.००	८,९९,५६,९२५.००
बुडीत व संशयित कर्ज निधी (सरकारी कर्जरोखे)	५,६२,७४,०००.००	५,६२,७४,०००.००
बुडीत व संशयित कर्ज निधी	४२,००,००,०००.००	६४,००,००,०००.००
बुडीत व संशयित कर्ज निधी २०२४	१,५०,००,०००.००	--
उत्पन्नक्षम कर्जदार तरतूद	२,५५,००,०००.००	२,३५,००,०००.००
कोव्हीड १९ कर्जाची तरतूद	१,०९,००,०००.००	२,५९,००,०००.००
एमएससी बँक शेअर्स	५,०००.००	५,०००.००
गुंतवणूकीवरील घसारा	३,०९,२६,९५०.००	७,५९,२६,९५०.००
गुंतवणूक चढउतार निधी	६,८६,८६,२००.००	६,८६,८६,२००.००
सभासद कल्याण निधी	४३,९४,०००.००	४३,९४,०००.००
सेवक कल्याण निधी	७,९९,९९६.००	७,९९,९९६.००
धर्मदाय निधी	२,७७,४८६.००	२,७७,४८६.००
शहर सुशोभिकरण निधी	१,००,०००.००	१,००,०००.००
आयकर कायदा कलम ३६(१) (VIII) प्रमाणे	१,६०,००,०००.००	१,५०,००,०००.००
एकूण	१,४३,५५,०७,२४१.७६	१,६१,८१,७५,११५.७६



तपशील	दि. ३१-३-२०२५ ₹ पैसे	दि. ३१-३-२०२४ ₹ पैसे
शेड्युल्ड सी - ठेवी व अन्य खाती		
१) मुदत ठेव व्यक्तिगत इतर संस्था	५,०९,६९,८९,६९५.०० १,४८,४३,८२,४९५.२०	४,९३,९५,४४,०९०.२० १,०९,६५,०४,८०३.००
एकूण	६,५०,१३,६४,१९०.२०	५,९४,८०,४८,८९३.२०
२) बचत ठेव (सेव्हिंग्ज) व्यक्तिगत इतर संस्था	२,९४,३९,२४,४५०.३९ ९९,९८,९०,७६५.२९	२,०३,८५,९७,९९८.०३ ९४,७२,०६,७८४.३०
एकूण	२,३३,४९,३५,२१५.५२	२,९८,५८,०४,७०२.३३
३) चालू ठेव व्यक्तिगत इतर संस्था	२,०५,३६,८८७.४२ ७८,७५,२७,८५९.५८	१,८३,२२,३७५.६७ ६४,९६,८८,०५९.३३
एकूण	८०,८०,६४,७३९.००	६६,००,१०,४२७.००
४) इतर ठेवी अ. देणे शि. कॅश क्रे. ब. दैनंदिन ठेव क. मुदत संपलेल्या ठेवी	१,३९,६९,२३८.५६ ६,३६,६४,५३५.०० ९,२९,३९,४२७.००	१,२९,८५,७८८.५३ ६,८९,९६,९०९.९० ६,४०,७६,०९४.००
एकूण	१७,०५,७३,२००.५६	१४,५२,५७,९९१.६३
एकूण (१+२+३+४)	९,८१,४९,३७,३४५.२८	८,९३,९१,२१,९३४.१६
शेड्युल्ड डी - कर्ज	--	--
शेड्युल्ड इ - इतर देणी आणि तरतूद		
१) इतर देणी ऑडिट फी देणे ऑनलाईन ट्रान्सफर आयकर तरतूद वीज बिल देणे ऑफिस भाडे देणे पेस्लीप देणे	२६,३०,०००.०० ७७,९९,८९७.२३ ४,८०,००,०००.०० ४,६०,२७०.०० -- ९०,७२,५७३.३८	२४,००,०००.०० ३९,८६,९५३.७० ४,००,००,०००.०० ४,३६,९००.०० ७,९६,७८४.०० ३,८४,०८,९९७.०४



तपशील	दि. ३१-३-२०२५ ₹ पैसे	दि. ३१-३-२०२४ ₹ पैसे
पगार, बोनस तरतूद	५०,००,०००.००	--
सेवक धनार्जित रजा व इतर भत्ते देणे	७५,००,०००.००	३७,००,०००.००
अन्वलेम पेस्लिप/बँकर्स चेक्स	४,२१,३४५.५०	३,३२,६७९.६४
मनपा टॅक्स	--	५८,०००.००
सरचार्ज देणे	८९,९३५.९०	८९,९३५.९०
अनामत देणे (सस्पेन्स पेएबल)	५८,७४,८७६.४९	४४,८८,९२३.२९
टी.डी.एस. देणे	४३,५५,३४७.००	४१,५२,१७४.००
टेलीफोन बिल देणे	२४,९१०.००	३२,०००.००
प्रोफेशनल टॅक्स पेमेंट	३०,७००.००	३१,०००.००
संचालक भत्ता	--	१,०५,०००.००
जीएसटी देणे	१२,६५,६५५.०१	१२,१०,१७६.१०
थकीत व्याज राखीव	५०,२७,६९,१२४.१०	५५,८९,५२,५६४.०७
व्याज देणे	१७,३४,१३,८६२.६१	१०,४७,७५,९८८.००
बील देणे	३७,५६,८६२.००	३१,३९,०२०.३०
डिफर्ड टॅक्स	९७,४०,५२७.००	५५,३७,६००.००
एकूण	७८,२२,०५,८०६.२२	७७,२६,३३,०१६.०४
२) इतर तरतूदी	--	--
एकूण	--	--
एकूण	१२,२७,११,३९,६९३.२६	११,५५,९६,९०,८१५.९६
शेड्युलड एफ - नफा आणि तोटा	९,२३,६६,२३९.९९	९,०४,१२,२६७.१४
शेड्युलड जी - रोख		
अ) रोख	१३,५७,३८,२८१.००	१०,३८,९६,१५४.००
ब) रिझर्व्ह बँकेतील शिल्लक	--	--
क) स्टेट बँकेतील शिल्लक	--	--
एकूण	१३,५७,३८,२८१.००	१०,३८,९६,१५४.००
शेड्युलड एच - इतर बँकांतील शिल्लक चालू ठेव		
अ) राष्ट्रीयकृत बँकेतील शिल्लक	३२,३०,१७,२३१.६३	३४,६६,२४,७१८.७१
ब) राज्य सहकारी बँकेतील शिल्लक	१,०९,२३८.९०	९,२९२.००



तपशील	दि. ३१-३-२०२४ ₹ पैसे	दि. ३१-३-२०२३ ₹ पैसे
क) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील शिल्लक	२९,७७,७७९.९५	९,०३,९५४.९५
ड) इतर बँकांतील शिल्लक	२४,९५,८८,३५८.८६	२४,७८,०९,२८९.५७
इ) परदेशी बँकांतील शिल्लक	--	--
एकूण	५७,५६,९२,६०९.३४	५९,५३,३८,४४७.२३
शेड्युल्ड आय - गुंतवणूक		
१) सरकारी कर्जरोखे		
अ) दर्शनी किंमत	२,८०,६३,२६,८५८.००	३,००,६३,२६,८५८.००
ब) पुस्तकी किंमत	२,८२,४७,८९,३५५.००	३,०३,९४,९७,९७६.००
क) बाजार भावाने किंमत	२,७९,४९,५०,६४३.८८	२,९९,६७,४६,५९०.०५
ड) राखीव निधी गुंतवणूक	--	--
एकूण	२,८२,४७,८९,३५५.००	३,०३,९४,९७,९७६.००
२) मुदत ठेव		
अ) राज्य/जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेतील मुदत ठेव	९८,८४,०३,९९७.००	२,५३,७५,००३.००
ब) एसबीआय आणि राष्ट्रीयकृत बँकेतील मुदत ठेव	३,४३,३९,७७०.००	३,२०,२५,६९५.५३
क) इतर बँकांतील मुदत ठेव	९६,९९,९९,३७९.००	४०,९३,८०,९८८.९८
एकूण	१,९८,४६,५५,०६६.००	४५,८७,८९,६०४.५१
३) इतर मंजूर सिक्कुरिटीज	--	--
एकूण	--	--
४) शेअर्स		
सहकारी संस्थामधील शेअर्स	४,०५,०००.००	४,०५,०००.००
इतर संस्थांमधील शेअर्स	--	--
एकूण	४,०५,०००.००	४,०५,०००.००
५) पीएसयू चे बॉन्ड		
अ) दर्शनी किंमत	९३,२३,९६,०००.००	९८,९९,५६,४००.००
ब) पुस्तकी किंमत	९३,०२,२२,७००.००	९८,०६,९८,६५०.००
क) बाजार भावाने किंमत	९२,८९,८५,५५९.४८	९७,८०,९२,२७५.२०
एकूण	१८,०२,२२,७००.००	१८,०६,९८,६५०.००
एकूण	४,१४,००,७२,१२१.००	३,६७,१३,८२,४३०.५१



तपशील	दि. ३१-३-२०२५ ₹ पैसे	दि. ३१-३-२०२४ ₹ पैसे
शेड्युल्ड जे - अँडव्हान्स		
अ) अल्प मुदतीची कर्जे, कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्टस् आणि बिल्स डिस्काउंटेड ऑफ विच सिक्क्युअर्ड अगेन्स्ट		
सरकारी कर्जरोखे	--	--
इतर कर्जरोखे	२,०२,१२,६५,९८८.३०	२,०२,३४,८८,७८९.३५
असुरक्षित	२,३९,९१,५५२.७९	२,८७,२०,६१४.४४
व्यक्तीगत मेंबर	--	--
ऑफ विच ओव्हरड्यू	२७,९२,८४,७६६.०२	२४,९२,२२,१८६.५७
बँड आणि डायुटफूल वसूलीच्या विचाराधीन	--	--
एकूण अ	२,०४,५२,५७,५४१.०९	२,०५,२२,०९,३९५.७९
ब) मध्यम मुदतीची कर्जे ऑफ विच सिक्क्युअर्ड अगेन्स्ट		
सरकारी कर्जरोखे	--	--
इतर कर्जरोखे	४७,२०,३७,८४२.४४	३३,८०,७२,७९०.४४
असुरक्षित	१५,९५,३२,६२५.७२	२४,५५,५४,१३२.७०
व्यक्तीगत मेंबर	--	--
ऑफ विच ओव्हरड्यू	७,८१,०५,४८८.९१	५,८१,३३,९५५.३३
बँड आणि डायुटफूल वसूलीच्या विचाराधीन	--	--
एकूण ब	६३,१५,७०,४६८.१६	५८,३६,२६,९२३.१४
क) दीर्घ मुदतीची कर्जे ऑफ विच सिक्क्युअर्ड अगेन्स्ट		
सरकारी कर्जरोखे	--	--
इतर कर्जरोखे	३,६०,९६,८४,१७७.८४	३,५२,९२,७६,९८८.०४
असुरक्षित	७,१६,८६,११५.१६	८,६७,७९,००७.४०
व्यक्तीगत मेंबर	--	--
ऑफ विच ओव्हरड्यू	३३,१९,१०,५९९.४०	२९,४३,४८,७३५.८२
बँड आणि डायुटफूल वसूलीच्या विचाराधीन	--	--
एकूण क	३,६८,१३,७०,२९३.००	३,६१,६०,५५,९९५.४४
एकूण	६,३५,८१,९८,३०२.२५	६,२५,१८,९२,३१४.३७



तपशील	दि. ३१-३-२०२५ ₹ पैसे	दि. ३१-३-२०२४ ₹ पैसे
शेड्युलड के - व्याज येणे		
अ) गुंतवणूकीवरील व्याज	४,०३,८४,०१८.००	४,३३,८०,४४७.००
ब) स्टाफ हौसिंग कर्जावरील व्याज	--	--
क) अॅडव्हान्स	५०,२७,६९,१२४.०९	५५,८९,५२,५६४.०७
एकूण	५४,३१,५३,१४२.०९	६०,२३,३३,०११.०७
शेड्युलड एल - स्थिर मालमत्ता		
जमीन आणि इमारत (वजा घसारा)	२५,९१,२१,०३२.००	९,५५,४८,८६१.००
बिल्डींग रिव्हल्युएशन (वजा घसारा)	९,५८,२७,२२२.००	८,९१,५६,१२५.००
डेड स्टॉक (वजा घसारा)	४,९०,३३,३९७.४२	४,७२,२९,९४५.९६
वाहन (वजा घसारा)	३१,९७,१५८.००	१३,६६,१६६.००
एकूण	४०,७९,७८,८०९.४२	२३,३३,०१,०९७.९६
शेड्युलड एम - इतर मालमत्ता		
सर. कर्जरोखे येणे रक्कम	५,६२,७४,०००.००	५,६२,७४,०००.००
नॉन बँकींग अॅसेट	५,९४,४०,०००.००	५,९४,४०,०००.००
आयकर येणे	--	६४,९५,७१८.००
अॅडव्हान्स टॅक्स	४,८०,००,०००.००	४,००,००,०००.००
वीज डिपॉझीट	४,२५,९१४.००	४,२५,९१४.००
प्रिपेड खर्च	१,७१,३७,३२३.०८	८२,५६,२३५.२०
ऑनलाईन ट्रॅन्झॅक्शन (आरटीजीएस, एनईएफटी, एटीएम, पीओएस, ईकॉम, एनपीसीआय, आयएमपीएस, युपीआय, एनएफएस)	८४,३०,५७२.२७	२९,८६,७६७.०४
छपाई स्टेशनरी साठा	८,०४,५४९.००	८,९९,४२३.००
अनामत येणे	--	२,५०,०००.००
टी.डी.एस. येणे	५,९८,१७५.१८	१५,२१,१५५.१२
टेलिफोन डिपॉझीट	३८,२६६.००	३८,२६६.००
ऑफीस डिपॉझीट	२,२५,०००.००	२,२५,०००.००
जीएसटी येणे	८,८०,८००.९५	६,७४,४२६.९९
भाडे तत्वावरील जागा - ठेव रक्कम	९६,४६,०००.००	९६,४६,०००.००



तपशील	दि. ३१-३-२०२५ ₹ पैसे	दि. ३१-३-२०२४ ₹ पैसे
डी.ई.ए.एफ. येणे (रिझर्व्ह बँक)	--	१,५५,००६.००
पाणी पुरवठा डिपॉझिट	७,१६०.००	७,१६०.००
आधार आणि पॅन व्हेरिफिकेशन डिपॉझिट	२०,०१२.६७	१८,५६९.८७
अॅडव्हान्स (CERSAI)	९,७८६.९६	२५,०००.००
एनएफएस एचओ अॅक्वायर अकाँट	१५,००,५००.००	१०,८२,८६०.००
स्टॅम्प येणे	३४,६०८.००	२२,७००.००
स्टॅम्प इन हॅन्ड	--	१२,७२५.००
एकूण	२०,३४,७२,६६८.११	१८,८३,७६,९२६.२२
शेड्युल्ड एन - आकस्मित येणी		
अ) बँक गॅरंटी	२,९८,१४,०९४.००	२,६९,८२,५३३.००
ब) लेटर ऑफ क्रेडिट	--	--
क) आकस्मित येणी	--	--
ड) डी.ई.अ.एफ. ला वर्ग केलेली रक्कम	४,१२,२०,४७०.७४	३,५६,८६,१११.२३
एकूण	७,१०,३४,५६४.७४	६,२६,६८,६४४.२३
शेड्युल्ड ओ - व्याज व वटाव		
कर्जावरील	५८,६९,७०,०४१.६७	५६,०६,१२,३५७.८४
गुंतवणूकीवरील	२६,६८,०८,४८३.८०	२५,९६,२६,६६९.८८
एकूण	८५,३७,७८,५२५.४७	८२,०२,३९,०२७.७२
शेड्युल्ड पी - इतर उत्पन्न		
कमिशन	१७,२२,०७३.८९	१८,०६,२७८.१०
प्रधानमंत्री जी. ज्यो. योजना कमिशन	१,६९४.००	२४,४३२.००
विमा कमिशन	१३,२२,१३१.५४	९,१२,२८३.४८
चेक चार्जेस	२७,२९,९१९.१६	२७,९२,६४५.८४
लाभांश शेअर्स	२४,५००.००	२४,५००.००
डुप्लिकेशन चार्जेस	२,८६,६११.९९	३,१२,३९६.४८
फॉर्म फी	९,६३,९२८.००	९,५३,८३०.००
इन्सीडेंटल चार्जेस	२२,४५,२२४.२९	२३,१०,६३४.७८
लेजर फी/पोस्टेज	२८,१८,०७९.४८	४४,२९,६४८.९२



तपशील	दि. ३१-३-२०२५ ₹ पैसे	दि. ३१-३-२०२४ ₹ पैसे
लॉकर भाडे	३५,८८,४७९.५०	३४,६९,९४३.००
सरसाई	१,९८,६१८.००	२,५४,३५०.००
प्रोसेसिंग फी	९३,०२,५०२.७५	९७,६९,१४५.७५
ए.टी.एम. चार्जेस (Acquire)	६५,७३,४०३.७४	७०,७२,९०७.३१
कॅश हॅण्डलिंग चार्जेस	४१,३९८.००	५८,०७४.००
पीओएस ईकॉम इंटरफेस फी	८८,७०५.५६	५,४५,५३६.५७
सिबील चार्जेस	४,३६,२२४.००	४,३१,०५०.००
एसएमएस चार्जेस	१८,८९,२९६.९३	२२,६४,९२५.१५
एटीएम व्यवहार फी	२८,८२,९३०.००	२८,५४,०१४.००
युपीआय चार्जेस जमा	२१,४३,८५०.७६	१८,३६,३५२.४१
आय.एम.पी.एस. चार्जेस	१,१९,८१८.९६	१,३०,९५६.१७
क्लिअरिंग चार्जेस जमा	४६,२०७.७६	४९,७६८.२०
आरटीओ रजिस्ट्रेशन चार्जेस	१९,४५,५७२.१४	--
मालमत्ता विक्री नफा	६१,४६,९२४.८५	२,९८,२२३.१८
पीओएस ईकॉम इंटरफेस फी (नॉन जीएसटी)	२८,६७०.३३	५००.००
सरकारी कर्जरोखे खरेदी-विक्री नफा	३१,६७,५००.००	२४,१३,८५२.००
संशयीत बुडित निधी निर्लेखित रक्कम	२४,५००.००	--
स्प्रिंट रिव्ह्यु चार्जेस रेकॉर्ड	१,३०,०३,५१३.००	--
गुंतवणूकीवरील घसारा	४,५०,००,०००.००	--
रिव्हर्स कोवीड-१९ प्रोव्हीजन ऑन अॅडव्हान्स	१,५०,००,०००.००	--
एकूण	१२,३७,४२,२७८.६३	४,५०,१६,२४७.३४
एकत्रित एकूण	९७,७५,२०,८०४.१०	८६,५२,५५,२७५.०६
शेड्युल्ड क्यू - खर्च केलेले व्याज		
ठेवीवरील व्याज	४९,७८,०१,२२७.०४	४३,७८,२३,६३४.९५
कर्जावरील व्याज	--	४३,३१०.००
परिपक्व मुदतीवर व्याजाची तरतूद	२१,१६,८३४.००	२६,२१,०६७.००
एकूण	४९,९९,१८,०६१.०४	४४,०४,८८,०११.९५



तपशील	दि. ३१-३-२०२५ ₹ पैसे	दि. ३१-३-२०२४ ₹ पैसे
शेड्युल्ड आर - ऑपरेटिंग एक्सपेन्सेस		
सेवक पगार व सेवक संबंधित खर्च	१२,७६,२८,९४०.०३	१२,१२,२६,५९२.०८
प्रॉ. फंड	९३,४४,४८०.९८	९३,७५,१६३.००
संचालक भत्ता आणि प्रवास खर्च	८,८८,७३९.००	६,६६,०००.००
ऑफीस भाडे,	९९,१५,४००.८२	९५,५९,३४४.००
म्युनिसिपल टॅक्स	११,४१,७५८.५०	१२,६०,४७६.००
वीज खर्च	५६,४६,२१८.००	४९,१३,२१९.८०
विमा	१५,२०,४५३.२८	१५,२७,२००.००
टेलिफोन आणि पोस्टेज	२,७८,२१०.१५	२,३६,८७८.१२
ऑडीट फी	३२,२८,४२७.७२	२८,३२,१३२.००
घसारा	१,८०,९३,६००.२६	१,१३,०९,०९९.६८
दुरुस्ती आणि देखभाल	५७,८३,५९८.०९	७०,०२,०७५.४९
प्रिंटिंग, स्टेशनरी	१७,६२,०३४.०५	१६,३९,१७०.५१
जाहिरात	६,५७,६६३.७०	६,६९,२६६.७५
अॅमोर्टायझेशन-सरकारी कर्जरोखे प्रिमिअम	४२,४०,३२१.००	३७,७८,२३१.००
वार्षिक सभा खर्च	२,७७,८९५.५०	४,११,५२०.९२
क्लिअरिंग/बँक चार्जेस	२४,४९,१०२.८३	२०,०७,१९५.४७
कुरिअर चार्जेस	६,६७,३६२.००	६,५०,७८१.००
संगणक खर्च	७,६४,५८३.५४	१५,१७,४१६.८३
डेली कलेक्शन कमिशन	४१,७७,५७०.००	४२,९८,९६३.००
शिक्षण निधी आणि योगदान	८३,९३०.००	७५,०००.००
आयकर (टीडीएस आणि एस.ए. टॅक्स)	४४,०५,३२०.७२	--
किरकोळ खर्च	५,४७,३१०.९२	६,५५,६१४.४०
उद्घाटन समारंभ आणि वर्धापन दिन खर्च	२,१८,४६५.४१	२,०८,४४६.६८
सिक््युरिटी गार्ड पगार	१,०२,८५,९४३.०४	४९,७५,३८३.४४
प्रोफेशनल टॅक्स	२,५००.००	२,५००.००
डी.आय.सी.जी.सी प्रिमियम ऑन डिपॉझीट	१,२०,३२,१३७.००	१,०३,१४,६२३.००
स्टॅम्प खर्च, कोर्ट खर्च आणि सोसायटी फी	२१,५८९.००	५,५००.००



तपशील	दि. ३१-३-२०२५ ₹ पैसे	दि. ३१-३-२०२४ ₹ पैसे
प्रोफेशनल, कन्सल्टन्सी आणि अपिल फी	२२,५१,८००.००	१२,६५,७४१.७२
लिगल चार्जेस	२,८५,५९५.००	५,८५,२५०.००
कनेक्टिव्हिटी चार्जेस	२३,९०,१९९.९०	२४,९०,९८९.५७
एसएमएस चार्जेस	३१,५८,७३०.६८	३०,८०,८११.२६
एटीएम चार्जेस (इश्युअर)	२६,१३,४६८.४७	२६,८५,२५७.४४
एटीएम संबंधित खर्च	२९,०७,३७७.१०	२५,७५,१६७.५३
यूपीआय चार्जेस	३१,५३,९८७.९०	२१,७७,०६९.५८
ट्रेनिंग खर्च	९३,७९३.००	२,०४,९६५.००
प्रवासखर्च	८४,०१७.५०	१,५२,८२७.००
वाहन खर्च	४,७८,७९९.६५	२,९३,८७३.७०
लायसन्स फी	१७,७००.००	४,५००.००
वसूली खर्च	८,४५,०२८.४२	४२,७२५.००
आयएमपीएस चार्जेस	२,२३,०८३.९९	२,५१,३५०.२२
सिबील चार्जेस	२,३४,१९९.४०	३,१८,५६३.९७
यूपीआय संबंधित खर्च	६५,९३,८७८.५१	५६,३१,३४९.१७
कंत्राटी कर्मचारी पगार	६४,२१,४०४.६६	८,०४,०९२.००
आयएमपीएस संबंधित खर्च	९,८०,०४५.८२	८,१४,९२९.७६
जनरेटर खर्च	२४,९३५.९१	२२,६२१.८०
जीएसटी सेट ऑफ रक्कम	--	४२,५१,१७१.०८
पीओएस ईकॉम फी/पीओएस ईकॉम इंटरफेस फी	६९,१०८.३९	५६,७६५.६२
पेनलटी	२,००,०००.००	१,००,०००.००
ऑनलाईन सर्व्हिस चार्जेस (७/१२ डिजिटल, व्हॉट्सअप, बँकींग, आधार, पॅन व्हेरीफिकेशन चार्जेस)	२,४३,४४२.०९	४९,०४८.४६
बुडीत खाते (write off)	--	९,३८,६२६.२५
स्प्रिंट रिव्ह्यू चार्जेस	२०,१६५.००	--
सरसाई चार्जेस	२५,३८४.९९	--
एकूण	२५,९३,७९,७०१.९२	२२,९८,९९,४७३.३०



तपशील	दि. ३१-३-२०२५ ₹ पैसे	दि. ३१-३-२०२४ ₹ पैसे
शेड्युल्ड एस - तरतूदी		
सं. व बुडित निधी (एनपीए)	७,२७,६६,१४१.३३	९,८०,००,०००.००
आयकर तरतूद	४,८०,००,०००.००	४,००,००,०००.००
सेवक पगार व बोनस तरतूद	५०,००,०००.००	--
सेवक धनार्जित रजा व इतर भत्ते	१,१०,००,०००.००	३७,००,०००.००
डिफर्ड टॅक्स लायबिलिटी तरतूद	४२,०२,९२७.००	३,४६,१००.००
वि. त. आ. का. कलम ३६ (१) (VIII)	१०,००,०००.००	५,००,०००.००
उत्पन्नक्षम जिंदगी तरतूद	२०,००,०००.००	--
एकूण	१४,३९,६९,०६८.३३	१४,२५,४६,१००.००

(सही)
मा. दिनेश परदेशी
मुख्य कार्यकारी अधिकारी

(सही)
मा. नितीन राऊत
उपाध्यक्ष

(सही)
मा. हेमंत रासने
अध्यक्ष

(सही)
मे. डांगे सित्ररकर अँड असो.
सी.ए. अंतर्गत लेखापरिक्षक
UDIN No. : 25105521BMJRAO5577

(सही)
के एन डी अँड असोसिएट्स
सी.ए. शासकीय लेखापरिक्षक
UDIN No. : 25165871BMJCBE1092

— संचालक —

मा. राहुल चव्हाण
मा. सुनिल जाधव

मा. राजेंद्र सुर्यवंशी
मा. चंद्रकांत मंचे
मा. अँड. प्रताप परदेशी (तज्ञ संचालक)

मा. अमर कोद्रे
मा. सुनिल माने

मा. इंद्रजीत रायकर
मा. श्रीमती शोभा गोडसे
मा. सीएस. डॉ. प्रमोद विष्णु जोगदेव (तज्ञ संचालक)

मा. राजेंद्र पायमोडे
मा. सौ. आसावरी रायकर



सुवर्णयुग सहकारी बँकेचे माजी संचालक
मा. श्री. सुनिलभाऊ रासने यांची

श्रीमंत दगाडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या

अध्यक्षपदी

निवड झाल्याबद्दल

**हार्दिक
अभिनंदन !**





FORM NO. N-1

[See Section 81 and Rule 69(3)]

**REPORT OF THE AUDITOR OF CO-OPERATIVE BANK
INDEPENDENT AUDITOR'S REPORT**

To,

The Members,

Suvarnayug Sahakari Bank Ltd.

1102/10-11, Mame Heights, Budhwar Peth, Pune-411002.

REPORT ON THE FINANCIAL STATEMENTS AS A STATUTORY AUDITOR

We have audited the accompanying standalone financial statements of Suvarnayug Sahakari Bank Ltd., which comprise the balance sheet as at 31st March 2025, the statement of profit and loss for the year then ended, and a summary of significant accounting policies and other explanatory information incorporated in these financial statements of the Bank along with its Branches audited by us for the period 1st April, 2024 to 31st March 2025.

MANAGEMENT'S RESPONSIBILITY FOR THE STANDALONE FINANCIAL STATEMENTS

Management is responsible for the preparation of these financial statements in accordance with Maharashtra Co-operative Societies Act, 1960, Banking Regulation Act, 1949 (A.A.C.S.) and RBI Guidelines. This responsibility includes the design, implementation and maintenance of internal control relevant to the preparation of the financial statements that are free from material misstatement, whether due to fraud or error.

AUDITOR'S RESPONSIBILITY

Our responsibility is to express an opinion on these financial statements based on our audit. We conducted our audit in accordance with the applicable Standards by The Institute of Chartered Accountants of India and under the MCS Act / BR Act / RBI guidelines. Those Standards require that we comply with ethical requirements and plan and perform the audit to obtain reasonable assurance about whether the financial statements are free from material misstatement, whether due to fraud or error.

An audit involves performing procedures to obtain audit evidence about the amounts and the disclosures in the standalone financial statements. The procedures selected depend on the auditor's judgment, including the assessment of the risks of material misstatement of the financial statements, whether due to fraud or error. In making those risk assessments, the auditor considers internal financial control relevant to the Banks's preparation of the financial statements that give a true and fair view in order to design audit procedures that are appropriate in the circumstances but not for the purpose of expressing an opinion on effectiveness of the bank's Internal control. An audit also includes evaluating the appropriateness of the accounting policies used and the reasonableness of the accounting estimates made by the Bank's Management, as well as evaluating the overall presentation of the financial statements.

We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our audit opinion.

OPINION

In our opinion and to the best of our information and according to the explanations given to us and subject to our remarks in Part A, B, C of the report, the aforesaid financial accounts together with the notes thereon give the information required by the Banking Regulation Act, 1949 (A.A.C.S.) as well as the Maharashtra Co-operative Societies Act 1960, in the manner so required for the bank and give a true and fair view in conformity with the accounting principles generally accepted in India: except for the matters stated in "Basis for qualification" para as above & subject to our comments in Part 'A', 'B' and 'C' of our report.

- In the case of Balance Sheet, of the state of affairs of the Bank as at 31st March, 2025;
- In the case of the Statement of Profit & Loss of the profit for the year ended on that date; and
- In the case of the Cash Flow Statement for the year ended on that date.

REPORT ON OTHER LEGAL AND REGULATORY MATTERS

The Balance Sheet and the Profit & Loss Account have been drawn up in Form of Consolidated Financial Statements in accordance with the provisions of the Section 29 of the Banking Regulation Act, 1949 read with provisions of the Maharashtra C-operative Societies Act, 1960 and Maharashtra Co-operative Societies Rules 1961.

SUBJECT TO ABOVE BASIS FOR QUALIFICATION, WE REPORT THAT :

- We have obtained all the information and explanations which, to the best of our knowledge and belief, were necessary for the purpose of our audit and have found them to be satisfactory.
- The transactions of the bank, which have come to our notice, have been within the powers of the Bank.
- The returns received from the offices and the branches of the Bank have been found adequate for the purpose of our audit.

In our opinion, the Balance Sheet, Profit & Loss Account and Cash Flow Statement comply with applicable Accounting Standards.

We further report that :

Subject to our comment in Part 'A', 'B' and 'C' of our report;

- We have obtained all the information and explanations, which to the best of our knowledge and belief were necessary for the purpose of our audit and have found to be satisfactory.
- In our opinion, proper books of accounts as required by law have been kept by the Bank so far as it appears from our examination of those books and proper returns adequate for the purpose of our audit have been received from the branches/offices.
- The Balance Sheet, Profit & Loss Account and Cash Flow dealt with by this report, are in agreement with the books of account and the returns.
- The accounting standards adopted by the bank are consistent with those let down by accounting principles generally accepted in India so far as applicable to banks
- The reports on the accounts of the branches audited by us have been dealt with in preparing our report in the manner considered necessary by us.
- For the year under audit, the bank has been awarded "A" classification.

Place : PUNE
Date : 28-06-2025
UDIN : 25165871BMJCBE1092

For K N D & Associates.
Chartered Accountants
FRN 112180W
CA Sumit Agrawal
Partner
M.No. 165871



**Notes forming part of the Financial Statements for the year ended
on 31st March, 2025**

A. Significant Accounting Policies and related notes :

1) Background :

Suvarnayug Co-operative Bank Ltd was incorporated in 1973 and provides a Complete suite of banking and financial services including retail banking, wholesale Banking and treasury operations. The Bank is primarily governed by the Banking Regulation Act, 1949 and the Co-operative Societies Act, 2002.

2) Basis of Preparation :

The financial statements are prepared under historical cost conventions and on the Going Concern Basis and in accordance with Generally Accepted Accounting Principles and Practices prevailing in Co-operative Banks in Maharashtra except otherwise stated.

The preparation of financial statements requires the Management to make estimates and assumptions. Management believes that the estimates used in preparation of the financial statements are prudent and reasonable.

3) Investments :

Investments are accounted for in accordance with the extant RBI guidelines on investment classification and valuation as given below:

- (i) All investments are classified into 'Available for Sale' and 'Held to Maturity' categories. Under each classification the investments are further categorized as (a) Central and State Government Securities, b) Other Approved Securities, c) Shares of Co-operative Institutions, d) Debenture and Bonds, e) Others
- (ii) Individual scrip classified under 'Available for Sale' (AFS) category is valued at lower of book value or market Value. Securities are valued scrip-wise and diminution / appreciation are aggregated for each classification. Net diminution in each classification, if any, is provided for while net appreciation is ignored.
- (iii) Investments held under 'Held to Maturity' (HTM) category are carried at acquisition cost. Wherever the book value is higher than the face value/ redemption value, the excess amount is amortized over the remaining period of maturity.
- (iv) Non-Performing Investments are recognized as per RBI guidelines and provision is made as per RBI norms applicable to Non-Performing Investments.
- (v) Profit / Loss on sale of investments are taken to profit & Loss account.
- (vi) The premium on securities held under Held to Maturity (HTM) category is amortized annually over the remaining period of maturity proportionately.

4) Advances & Income Recognition :

Bank has generally followed R.B.I. guidelines & circulars issued on Income Recognition, Asset Classification, Provisioning & other related matters.

General provision on Standard Assets has been made as per R.B.I. Guidelines Classification and provisioning in respect of non-performing advances are made as per the guidelines of RBI and based on management's assessment of the degree of impairment of the advances.

5) Property, Plant and Equipment (PPE) :

- (i) Property, Plant and Equipment are stated at cost less depreciation. Cost is ascertained as purchase price as increased by cost attributable to bringing the assets to working conditions.



- (ii) The Accounting Standard-10 on PPE issued by the Institute Of Chartered Accountants Of India requires a disclosure of Gross Block at cost less accumulated depreciation on Property, Plant and Equipment. The same is as:

Amt (Rs.Lakh)

Sr. No.	Description of Asset of PPE	Gross block at 01.04.2024	Accumulated Depreciation	Net Block at 31.03.2025
1.	Building	929.54	27.28	2565.61
2.	Lease hold Property	25.94	0.34	25.60
3.	Computers & Allied Machinery & Software	119.99	96.22	131.20
4.	Electrical Equipment	37.13	16.84	38.54
5.	Vehicles	13.66	7.99	31.97
6.	Furniture	198.31	29.26	206.66
7.	Steel, Token, SDL	116.86	2.98	113.93
	Total	1441.43	180.93	3113.51

6) Depreciation :

- i) Depreciation on PPE viz. Building, Furniture, Vehicles, equipment, etc. is provided on written Down Value Method as per the rates prescribed under the Income Tax Act. However, depreciation on computers is provided on straight Line Method @ 33.33% as per guidelines issued by RBI.
- ii) Depreciation on addition to PPE during the financial year is provided at 100% of the rate of depreciation prescribed, if the asset is put to use for 180 days and above during the year and at 50% of the rate of depreciation prescribed, if the asset is put to use for less than 180 days during the year.
- iii) Depreciation on PPE is provided at following rates & methods:

Sr.No	Description of PPE	Dep. Rate for Year	Method
1.	Building	2.5 %	W.D.V.
2.	Computers & Allied Machinery & Software	33.33 %	S.L.M.
3.	Electrical Equipment	25 %	W.D.V.
4.	Vehicles	20 %	W.D.V.
5.	Furniture	10 %	W.D.V.
6.	Steel, SDL	2.5%	W.D.V.

7) Impairment :

PPE are reviewed for impairment whenever events or change in circumstances indicate that carrying amount of an asset may not be recoverable. Impairment of Losses (if any) are recognized in accordance with the Accounting Standard 28 issued by ICAI.

8) Recognition of Income & Expenditure :

Income/ Expenditure is generally accounted on accrual basis except in the following major cases:

- i) Interest received on NPA is accounted on actual recovery of interest as stipulated by R.B.I. Guidelines.
- ii) Dividend on investment in shares.
- iii) Bank commission received on Bank guarantee.
- iv) Locker rent.
- v) Insurance Referral Fees received for General Insurance.



9) Employee Benefits :

- Provision for gratuity payable and leave encashment payable is made on the basis of amount determined by Life Insurance Corporation of India from whom the Group Gratuity Policy and leave encashment policy has been availed.
- The Bank Contributes to the gratuity Fund and leave encashment fund, which has taken group gratuity policy and leave encashment policy with LIC for future payments of retirement gratuity and leave encashment to employees. The premium there on have been so adjusted as to cover liability under the scheme with LIC in respect of all employees at the end of their future anticipated services with the Bank.
- Actuarial report in respect of AS-15 is not obtained by the Bank.
- The Bank's contribution to Provident fund is as per the Provident Fund rules

10) Net Profit or Loss for the Period, Prior Period Items and Changes in Accounting Policies :

Accounting policies followed have been consistently applied over the year and no material departure has taken place during the year from such policies.

11) Valuation of Stock :

Inventory of Bank includes stock of printing and stationery and Franking Stamp stock. Stock is valued at cost.

12) Contingencies and events occurring after Balance Sheet date :

No significant events, which could have effect on the financial position as on 31.03.2025, to a material extent, have been reported by the Management of the Bank, after the Balance Sheet date.

13) Accounting for taxes on Income :

During the year, Bank has made provision for Income Tax on approximate basis and same is subject to working of Tax Liability on finalization of Tax Audit under Income Tax Act, 1961.

Deferred Tax: As required by Accounting Standard (AS 22) "TAXES ON INCOME" issued by The Institute of Chartered Accountants of India, the bank has also recognized deferred taxes.

14) Impairment Of Assets :

As required by Accounting standard (AS 28) on "IMPAIRMENT OF ASSETS " issued by The Institute of Chartered Accountants Of India, in the opinion of the management there is no impairment of assets of the Bank which is not provided for.

15) Earnings Per Share

Basic earnings per share is calculated by dividing the net profit for the year by the weighted average number of shares outstanding during the year calculated on monthly basis.

EPS for FY 2024-25 is as under :

Amt. (Rs.)

Sr. No.	Descriptions	Amount
1.	Profit Attributable to Shareholders (C.Y. + B.F.)	9,23,66,239.99
2.	Weighted Avg No. Of Shares for the purpose of computing Basic Earnings Per share	47,69,786
C	EPS	19.68



16) Prior Period Adjustments :

There is no material item during the year qualifying for disclosure under the head "Prior Period Adjustments".

17) Related Party Disclosures :

The Bank is a Co-operative Society under the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 and there are no such related parties requiring a disclosure under Accounting Standard – 18 on "Related Party Disclosures" issued by the Institute of Chartered Accountants of India. The Bank has disclosed material particulars of loans to Director's relatives outstanding as on 31.03.2025. In terms of RBI Cir dt 29/03/2003, the key management personnel i.e. Pardeshi Dinesh Pralhad, the CEO of the bank, being single party covered by this category, no further details need to be disclosed.

18) Segment Reporting :

Part A: Business segments:

(Amount in Rs.Lakh)

Business Segments	Treasury		Corporate / Wholesale Banking/ Retail Banking/Other Banking Business		Retail Banking		Other Banking Business		Total	
	31/03/2025	31/03/2024	31/03/2025	31/03/2024	31/03/2025	31/03/2024	31/03/2025	31/03/2024	31/03/2025	31/03/2024
Revenue	2699.76	2620.41	5869.70	5606.12	--	--	1205.74	426.02	9775.20	8652.72
Result	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Unallocated Expenses	-	-	-	-	-	-	-	-	-	--
Operating profit	-	-	-	-	-	-	-	-	2182.23	1948.67
Income Taxes	-	-	-	-	-	-	-	-	480.00	400.00
Extraordinary profit / loss	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Net Profit									742.53	523.21
Other Information :	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Segment Assets	41400.72	36713.82	63581.98	62518.92	-	-	-	-	104982.70	99232.74
Unallocated Assets									5472.39	5743.86
Total Assets									123635.05	116501.03
Segment liabilities	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Unallocated liabilities	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Total liabilities									123635.05	116501.03

Part B : Geographic Segments

The Bank operates as a single unit in India, hence separate information regarding geographical segment is not given.



Disclosures as per Reserve Bank of India's Master Direction on Financial Statements- Presentation and Disclosures

1. Regulatory Capital :

a) Composition of Regulatory Capital:

(Amount in Rs. Lakh)

Sr. No.	Particulars	As on 31/03/2025	As on 31/03/2024
i)	Common Equity Tier 1 capital (CET 1)* / paid up share capital and reserves (net of deductions, if any)	10808.73	9805.28
ii)	Additional Tier 1 capital*/Other Tier 1 capital	---	---
iii)	Tier 1 capital (i + ii)	10808.73	9805.28
iv)	Tier 2 capital	996.77	976.77
v)	Total capital (Tier 1 + Tier 2)	11805.50	10782.05
vi)	Total Risk Weighted Assets (RWAs)	59119.64	54354.15
vii)	CET 1 Ratio (CET 1 as a percentage of RWAs)* / paid-up share capital and reserves as percentage of RWAs)	11.25	11.48
viii)	Tier 1 Ratio (Tier 1 capital as a percentage of RWAs)	18.28	18.04
ix)	Tier 2 Ratio (Tier 2 capital as a percentage of RWAs)	1.69	1.80
x)	Capital to Risk Weighted Assets ratio (CRAR) (Total Capital as a percentage of RWAs)	19.97	19.84
xii)	Amount of paid-up equity capital raised during the year	87.29	62.58

b) Draw down from Reserves:

There is no draw down from the reserves during the current financial year.

2. Asset Liability Management:

a) Maturity pattern of certain items of assets and liabilities - 31/03/2025

Particulars	1 to 14 days	15 to 28 days	29 days and up to 3 months	Over 3 months & up to 6 months	Over 6 months and up to 1 year	Over 1 year and up to 3 years	Over 3 years and up to 5 years	Over 5 years	Total
Deposits	3303.26	114.77	921.74	1546.86	1540.91	32095.27	6570.73	48438.96	94532.52
Advances	7334.44	1394.51	4142.34	5220.67	13067.02	12165.51	2021.94	10950.71	56297.17
Investments	3100	994.56	279.56	2149.41	3988.69	1494.10	3838.43	25302.16	41146.92
Borrowings	0	0	0	0	0	0	0	0	0
Foreign Currency assets	0	0	0	0	0	0	0	0	0
Foreign Currency liabilities	0	0	0	0	0	0	0	0	0



3. Investments :

a) Composition of Investment Portfolio as on 31.03.2025 :

(Amount in Rs. Lakh)

	Investments in India						Investments outside India				
	Government Securities	Other Approved Securities	Shares	Debentures and Bonds	Subsidiaries and/or joint ventures	Others	Total investments in India	Government securities (including local authorities)	Subsidiaries and/or joint ventures	Others	Total Investments outside India
Held to Maturity											
Gross	18573.39	-	-	-	-	-	18573.39	-	-	-	18573.39
Less: Provision for non-performing investments (NPI)	0	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Net	18573.39	-	-	-	-	-	18573.39	-	-	-	18573.39
Available for Sale											
Gross	9674.50	-	4.05	1302.22	-	11846.55	22827.32	-	-	-	22827.32
Less: Provision for depreciation and NPI	0	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Net	9674.50	-	4.05	1302.22	-	11846.55	22827.32	-	-	-	22827.32
Held for Trading											
Gross	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Less: Provision for depreciation and NPI	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Net	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Total Investments	28247.89	-	4.05	1302.22	-	11846.55	41400.71	-	-	-	41400.71
Less: Provision for non-performing investments	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Less: Provision for depreciation and NPI	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Net	28247.89	-	4.05	1302.22	-	11846.55	41400.71	-	-	-	41400.71



b) Movement of Provisions for Depreciation and Investment Fluctuation Reserve :

(Amount in Rs. Lakh)

Particulars	31.03.2025	31.03.2024
i) Movement of provisions held towards depreciation on investments		
a) Opening balance	759.27	759.27
b) Add: Provisions made during the year	00.00	60.00
c) Less: Write off / write back of excess provisions during the year	450.00	60.00
d) Closing balance	309.27	759.27
ii) Movement of Investment Fluctuation Reserve		
a) Opening balance	686.86	671.86
b) Add: Amount transferred during the year	0.00	15.00
c) Less: Drawdown	0.00	0
d) Closing balance	686.86	686.86
iii) Closing balance in IFR as a percentage of closing balance of investments in AFS and HFT/Current category	5.09	3.80

c) Sale and transfer to/from HTM Category :

The value of sales and transfers of securities to/from HTM Category has not exceeded 5% of the book value of investment held in HTM category at the beginning of the year.

d) Non – SLR Investment Portfolio :

i) Non-Performing Non-SLR Investments :

(Amount in Rs. Lakh)

Sr. No.	Particulars	As on 31/03/2025	As on 31/03/2024
a)	Opening balance	0	0
b)	Additions during the year since 1st April	0	0
c)	Reductions during the above period	0	0
d)	Closing balance	Nil	Nil
e)	Total provisions held	Nil	Nil



ii. Issuer Composition of Non-SLR Investments:

(Rs in Lakh)

Sr. No.	Issuer	Amount		Extent of Private Placement		Extent of 'Below Investment Grade' Securities		Extent of 'Unrated' Securities		Extent of 'Unlisted' Securities	
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)	(9)	(10)	(11)	(12)
		31/03/2025	31/03/2024	31/03/2025	31/03/2024	31/03/2025	31/03/2024	31/03/2025	31/03/2024	31/03/2025	31/03/2024
a)	PSUs	1198.52	1198.52	-	-	-	-	-	-	-	-
b)	FIs	-	-	-	-	-	-	-	-	-	-
c)	Banks	11846.55	4587.82	-	-	-	-	-	-	-	-
d)	Private Corporates	-	-	-	-	-	-	-	-	-	-
e)	Subsidiaries / Joint Ventures	-	-	-	-	-	-	-	-	-	-
f)	Others	103.71	612.51	-	-	-	-	-	-	-	-
g)	Provision held towards depreciation	-	-	-	-	-	-	-	-	-	-
	Total *	13148.78	6398.85	-	-	-	-	-	-	-	-

4. Asset Quality :

a) Classification of advances and provisions held

(Amount in Rs. Lakh)

	Standard	Non-Performing				Total
	Total Standard Advances	Sub-standard	Doubtful	Loss	Total Non-Performing Advances	
Gross Standard Advances and NPAs						
Opening Balance	54512.85	824.33	8243.64	0.00	9067.97	63580.82
Add : Additions during the year	3027.66	1124.84	0.00	0.00	1124.84	4152.51
Less : Reductions during the year*	6.88	462.15	3310.83	0.00	3772.97	3779.85
Closing balance	57533.63	1487.03	4932.82	0.00	6419.85	63953.48
*Reductions in Gross NPAs due to:	---	---	---	---	---	---
i) Upgradation	---	4.94	---	---	4.94	4.94
ii) Recoveries (excluding recoveries from upgraded accounts)	---	457.21	533.16	---	990.37	990.37
iii) Technical/ Prudential/16 Write-offs	---	---	2777.66	---	2777.66	2777.66
iv) Write-offs other than those under (iii) above	---	---	---	---	---	---
Provisions (excluding Floating Provisions)	---	---	---	---	---	---
Opening balance of provisions held	235.00	160.31	6239.69	0.00	6400.00	6635.00
Add: Fresh provisions made during the year	20.00	351.24	-2401.24	0.00	-2050.00	-2030.00
Less: Excess provision reversed/ Write-off loans	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Closing balance of provisions held	255.00	511.55	3838.45	0.00	4350.00	4605.00
Net NPAs	---	---	---	---	---	---
Opening Balance	---	---	---	---	---	---



	Standard	Non-Performing				Total
	Total Standard Advances	Sub-standard	Doubtful	Loss	Total Non-Performing Advances	
Add: Fresh additions during the year	---	---	---	---	---	---
Less: Reductions during the year	---	---	---	---	---	---
Closing Balance	---	---	---	---	---	---
Floating Provisions	---				---	---
Opening Balance	235.00	160.31	6239.69	---	6400.00	6635.00
Add : Additional provisions made during the year	20.00	351.24	-2401.24	---	- 2050.00	2030.00
Less : Amount drawn down during the year	0.00	0.00	0.00	---	0.00	0.00
Closing balance of floating provisions	255.00	511.55	3838.45	---	4350.00	4605.00
Technical write-offs and the recoveries made thereon	---	---	---	---	---	---
Opening balance of Technical/ Prudential						
written-off accounts	---	---	---	---	---	---
Add : Technical/ Prudential write-offs during the year	0.00	0.00	2777.66	0.00	2777.66	0.00
Less : Recoveries made from previously technical/						
prudential written-off accounts during the year	---	---	---	---	---	---
Closing balance	0.00	0.00	2777.66	0.00	0.00	0.00

Ratios	31-03-2025	31-03-2024
Gross NPA to Gross Advances	10.10	14.00
Net NPA to Net Advances	3.40	4.12
Provision coverage ratio	67.76%	73.12%

b) Sector-wise Advances and Gross NPAs

Sr. No.	Sector	31-03-2025			31-03-2024		
		Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in that sector	Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in that sector
I	Priority Sector	40941.75	4492.63	69.98	38163.02	7177.11	81.99
a	Retail Trade	2287.44	65.87	1.03	841.57	225.9	2.57
b	Small Business	29086.24	3711.30	57.81	30308.57	6185.85	70.67
c	Small Scale Industries	0	0	0	0	0	0
d	Housing Loans (Purchase /						
	Construction of dwelling units						
	and / or repairs to the damaged						
	Dwelling unites)	6331.09	12.75	0.20	4491.18	41.72	0.48
e	Agriculture and allied Activities	1803.84	625.01	9.74	1679.15	623.82	07.13



Sr. No.	Sector	31-03-2024			31-03-2023		
		Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in that sector	Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in that sector
f	Small Road Transport Operators	954.82	76.69	1.19	709.10	99.31	1.13
g	Professional and Self Employ-						
	eed artisans and craftsmen	1.00	1.00	0.02	1.04	1.04	0.01
h	Education	477.32	0.00	0.00	132.41	0	0
i	Other Priority Sectors	---	---	---	---	---	---
	Total Priority Sector Advances	---	---	---	---	---	---
a)	Agriculture and allied activities	---	---	---	---	---	---
b)	Advances to industries sector						
	eligible as priority sector lending	---	---	---	---	---	---
c)	Services	---	---	---	---	---	---
d)	Personal loans	---	---	---	---	---	---
	Subtotal (i)	---	---	---	---	---	---
II	Non-priority Sector	22640.24	1927.21	30.02	24355.90	1576.01	18.01
a	Medium and Large Industries	---	---	---	---	---	---
b	Export Trade	---	---	---	---	---	---
c	Banks	---	---	---	---	---	---
d	Non Bank Financial Institutions	---	---	---	---	---	---
e	Governments (Central & States)	---	---	---	---	---	---
f	Food Credit (FCI consortium)	---	---	---	---	---	---
g	Real Estate	479.16	383.75	5.98	513.59	462.84	5.29
h	Other PSUs						
i	All Other	22161.08	1543.46	24.04	----	----	----
	Sub-Total	---	----	----	----	----	----
a)	Agriculture and allied activities	---	---	---	---	---	---
b)	Industry	---	---	---	---	---	---
c)	Services	---	---	---	20266.75	955.89	10.92
d)	Personal loans	---	---	---	3575.57	157.27	1.80
	Sub-total (ii)	---	---	---	---	---	---
	Total (I + II)	63581.98	6419.85	100.00	62518.92	8753.11	100.00

*Banks shall also disclose in the format above, sub-sectors where the outstanding advances exceeds 10 percent of the outstanding total advances to that sector. For instance, if a bank's outstanding advances to the mining industry exceed 10 percent of the outstanding total advances to 'Industry' sector it shall disclose details of its outstanding advances to mining separately in the format above under the 'Industry' sector.



c) Details of resolution plan and accounts subjected to restructuring: (Amount in Rs. Lakh)

		Agriculture and allied activities		Corporates (excluding MSME)		Micro, Small and Medium Enterprises (MSME)		Retail (excluding agriculture and MSME)		Total	
		31/03/2024	31/03/2025	31/03/2024	31/03/2025	31/03/2024	31/03/2025	31/03/2024	31/03/2025	31/03/2024	31/03/2025
Standard	Number of borrowers	---	---	---	---	---	---	---	---	---	---
	Gross Amount (₹ lakh)	---	---	---	---	---	---	---	---	---	---
	Provision held (₹ lakh)	---	---	---	---	---	---	---	---	---	---
Sub-standard	Number of borrowers	---	---	---	---	---	---	---	---	---	---
	Gross Amount (₹ lakh)	---	---	---	---	---	---	---	---	---	---
	Provision held (₹ lakh)	---	---	---	---	---	---	---	---	---	---
Doubtful	Number of borrowers	---	---	---	---	---	---	---	---	---	---
	Gross Amount (₹ lakh)	---	---	---	---	---	---	---	---	---	---
	Provision held (₹ lakh)	---	---	---	---	---	---	---	---	---	---
Total	Number of borrowers	---	---	---	---	---	---	---	---	---	---
	Gross Amount (₹ lakh)	---	---	---	---	---	---	---	---	---	---
	Provision held (₹ lakh)	---	---	---	---	---	---	---	---	---	---

d) Fraud accounts :

	31-03-2025	31-03-2024
Number of frauds reported	1	5
Amount involved in fraud (Rs. lakh)	562.74	331.52
Amount of provision made for such frauds (Rs. lakh)	562.74	331.52
Amount of Unamortised provision debited from 'other reserves' as at the end of the year (Rs. lakh)	---	---

NOTE-For the Financial year 2024-25, No fraud incidents have occurred. However the Fraud pertaining to Financial Year 2001-2002, as suggested by the RBI official, has been reported to RBI during Financial Year 2024-25.

e) Disclosure under resolution framework for COVID-19 related stress :

Disclosures in parsount to the resolution farmework for COVID-19 related stress as implemented by the bank vide Circular No. RBI/2021-22/16 DoR. No. BP/BC/3/21.04.048/2021-22 dated 6th August 2020 **Amt as on 31.03.2025**

Type of borrower	(A) Number of accounts where resolution plan has been implemented under this window	(B) exposure to accounts mentioned at (A) before implemen- tation of the plan	(C) Of (B), aggregate amount of debt that was converted into other securities	(D) Additional funding sanctioned, if any, including between invocation of the plan and implementation	(E) Increase in provisions on account of the implemen- tation of the resolution plan
Personal Loans	---	---	---	---	---
Corporate persons*	---	---	---	---	---
Of which, MSMEs	---	---	---	---	---
Others	100	6232.35	---	---	---
Total	100	6232.35	---	---	---

*As defined in Section 3(7) of the Insolvency and Bankruptcy Code, 2016



5. Exposure :

a) Exposure to real estate sector

Amt in Lakhs

Category	31.03.2025	31.03.2024
i) Direct exposure		
a) Residential Mortgages –		
Lending fully secured by mortgages on residential property that is or will be occupied by the borrower or that is rented. Individual housing loans eligible for inclusion in priority sector advances shall be shown separately. Exposure would also include non-fund based (NFB) limits.	-----	-----
b) Commercial Real Estate –		
Lending secured by mortgages on commercial real estate (office buildings, retail space, multipurpose commercial premises, multifamily residential buildings, multi tenanted commercial premises, industrial or warehouse space, hotels, land acquisition, development and construction, etc.). Exposure would also include non-fund based (NFB) limits;	479.16	513.59
c) Investments in Mortgage-Backed Securities (MBS) and other securitized exposures –		
i. Residential	-----	-----
ii. Commercial Real Estate	-----	-----
ii) Indirect Exposure		
Fund based and non-fund-based exposures on National Housing Bank and Housing Finance Companies.	-----	-----
Total Exposure to Real Estate Sector	479.16	513.59

b) Exposure to capital market

Amt in Lakhs

Particulars	31.03.2025	31.03.2024
i) Direct investment in equity shares, convertible bonds, convertible debentures and units of equity oriented mutual funds the corpus of which is not exclusively invested in corporate debt.	-----	-----
ii) Advances against shares / bonds / debentures or other securities or on clean basis to individuals for investment in shares (including IPOs/ESOPs), convertible bonds, convertible debentures, and units of equity oriented mutual funds;	-----	-----
iii) Advances for any other purposes where shares or convertible bonds or convertible debentures or units of equity oriented mutual funds are taken as primary security;	-----	-----
iv) Advances for any other purposes to the extent secured by the collateral security of shares or convertible bonds or convertible debentures or units of equity oriented mutual funds i.e. where the primary security other than shares / convertible bonds / convertible debentures / units of equity oriented mutual funds does not fully cover the advances;	-----	-----
v) Secured and unsecured advances to stockbrokers and guarantees issued on behalf of stockbrokers and market makers;	-----	-----



vi) Loans sanctioned to corporates against the security of shares / bonds / debentures or other securities or on clean basis for meeting promoter's contribution to the equity of new companies in anticipation of raising resources;	-----	-----
vii) Bridge loans to companies against expected equity flows / issues;	-----	-----
viii) Underwriting commitments taken up by the banks in respect of primary issue of shares or convertible bonds or convertible debentures or units of equity oriented mutual funds;	-----	-----
ix) Financing to stockbrokers for margin trading;	-----	-----
x) All exposures to Venture Capital Funds (both registered and unregistered)	-----	-----

c) Unsecured advances

(Amount in Rs. Lakh)

Particulars	31.03.2025	31.03.2024
Total unsecured advances of the bank	2552.10	3610.54
Out of the above, amount of advances for which intangible securities such as charge over the rights, licenses, authority, etc. have been taken	---	--
Estimated value of such intangible securities	---	--

6. Concentration of Deposits, Advances, Exposures and NPAs :

a) Concentration of Deposits :

Particulars	31.03.2025	31.03.2024
Total deposits of the twenty largest depositors	9495.60	7988.33
Percentage of deposits of twenty largest depositors to total deposits of the bank	9.67	8.94

b) Concentration of Advances :

(Amount in Rs. Lakh)

Particulars	31.03.2025	31.03.2024
Total advances to the twenty largest borrowers	13098.43	11222.52
Percentage of advances to twenty largest borrowers to total advances of the bank	20.60%	17.95%

c) Concentration of Exposures :

(Amount in Rs. Lakh)

Particulars	31.03.2025	31.03.2024
Total exposure to the twenty largest borrowers/customers	4937.24	4262.71
Percentage of exposures to the twenty largest borrowers/ customers to the total exposure of the bank on borrowers/ customers	7.76%	6.82%

d) Concentration of Exposures :

(Amount in Rs. Lakh)

Particulars	31.03.2025	31.03.2024
Total Exposure to the top twenty NPA accounts	7639.54	5583.77
Percentage of exposures to the twenty largest NPA exposure to total Gross NPAs.	78.89	63.79



7. Derivatives :

The Bank has not entered into any transactions in derivatives in current and previous years.

8. Transfers to Depositor Education and Awareness Fund (DEA Fund) :

(Amt. in Lakh)

Sr. No.	Particulars	31.03.2025	31.03.2024
i)	Opening balance of amounts transferred to DEA Fund	356.86	296.66
ii)	Add: Amounts transferred to DEA Fund during the year	64.12	74.83
iii)	Less: Amounts reimbursed by DEA Fund towards claims	8.78	14.63
iv)	Closing balance of amounts transferred to DEA Fund	412.20	356.86

9. Disclosure of Complaints :

a. Summary information on complaints received by the bank from customers and from the Officers of Banking Ombudsman:

Sr. No.	Particulars	31.03.2025	31.03.2024
Complaints received by the bank from its customers			
1	Number of complaints pending at beginning of the year	NIL	00
2	Number of complaints received during the year		00
3	Number of complaints disposed during the year		00
3.1	Of which, number of complaints rejected by the bank		00
4	Number of complaints pending at the end of the year		00
Maintainable complaints received by the bank from Office of Ombudsman			
5	Number of maintainable complaints received by the bank from Office of Ombudsman	NIL	NIL
5.1.	Of 5, number of complaints resolved in favour of the bank by Office of Ombudsman		
5.2	Of 5, number of complaints resolved through conciliation/ mediation/advisories issued by Office of Ombudsman		
5.3	Of 5, number of complaints resolved after passing of Awards by Office of Ombudsman against the bank		
6	Number of Awards unimplemented within the stipulated time (other than those appealed)		

Note : Maintainable complaints refer to complaints on the grounds specifically mentioned in Integrated Ombudsman Scheme, 2021 (Previously Banking Ombudsman Scheme, 2006) and covered within the ambit of the Scheme.



b. Top five grounds of complaints received by the bank from customers :

Grounds of complaints, (i.e. complaints relating to)	Number of complaints pending at the beginning of the year	Number of complaints received during the year	% increase/ decrease in the number of complaints received over the previous year	Number of complaints pending at the end of the year	Of 5, number of complaints pending beyond 30 days
1	2	3	4	5	6
	31.03.2025				
Ground - 1 ATM	NIL				
Others					
Total					
	31.03.2024				
Ground - 1 ATM	NIL				
Others					
Total					

10. Disclosure of penalties imposed by Reserve Bank of India:

During the year penalty Rs. 2,00,000/- is imposed by RBI for in the event of a default in KYC updation as per Penalty letter MRO ENFD.ADM.No.589/01.07.001/2024-25 received on 08 Aug. 2024.

Other Disclosures :

a) Business Ratios :

(Rs. In Lakh)

Sr. No.	Particulars	31.03.2025	31.03.2024
i)	Interest Income as a percentage to Working Funds	7.22	7.42
ii)	Non-interest income as a percentage to Working Funds	1.04	0.41
iii)	Cost of Deposits	5.42	4.99
iv)	Net Interest Margin	3.95	3.98
v)	Operating Profit as a percentage to Working Funds	1.85	1.60
vi)	Return on Assets	0.81	0.76
vii)	Business (deposits plus advances) per employee (in ₹ Lakh)	898.51	878.09
viii)	Profit per employee (in ₹ Lakh)	5.13	3.02
	Working Capital	118203.52	110511.51
	Int.Income	8537.78	8202.39
	Non Int.Income	1237.42	450.16
	Operating Profit	2182.23	1771.32
	Profit	923.66	803.22
	No of Staff	180	173
	Business	161731.36	151910.14



b) **Bancassurance Business :**

The details of fees / brokerage earned in respect of insurance broking, agency and bancassurance business undertaken by them shall be disclosed for both the current year and previous year.

(Amount in Rs. Lakh)

Sr. No.	Particulars	FY 2024-25	FY 2023-24
1	Commission from Selling of Non-Life Insurance Policies	9.20	7.50
2	Commission from Selling of Life Insurance Policies	4.02	1.62
	TOTAL	13.22	9.12

c) **Marketing and distribution :**

Income from Mutual Fund business :

(Amount in Rs. Lakh)

Sr. No.	Particulars	FY 2024-25	FY 2023-24
1	Income from Mutual Fund business	Nil	Nil

d) **Provisions and contingencies :**

(Amount in Rs. Lakh)

Sr. No.	Provision debited to Profit and loss Account	31.03.2025	31.03.2024
1	Provision for NPI	0	0
2	Provision towards NPA	727.66	710.00
3	Provision made towards Income tax	480.00	400.00
4	Other Provision		
	Provision towards depreciation on investments	0	0
	Provision towards Standard Assets	20.00	0
	Provision towards MSME restructure loan	0	0
	Provision towards Non MSME restructure loan	0	0
	COVID 19 Provision (Advances)	0	0
	TOTAL	1227.66	1110.00

f) **Payment to DICGC Insurance Premium :**

(Amount in Rs. Lakh)

Sr. No.	Particulars	31.03.2025	31.03.2024
i)	Payment of DICGC Insurance Premium		
	September	64.07	60.06
	March	66.18	61.65
ii)	Arrears in payment of DICGC premium	--	--



g) Disclosure of facilities granted to directors and their relatives :

The Bank has complied with the RBI guidelines and details of facilities granted to directors and their relatives are as under :

(Rs in Lakh)

Sr. No.	Particulars	F.Y.2024-25	F.Y.2023-24
1	Fund Based :		
	Out standing at the beginning of the year	137.89	145.52
	Additions during the year	0.00	0.00
	Recovery during the year	5.43	7.63
	Outstanding at the end of the year	132.46	137.89
2	Non-Fund Based (Guarantees, L/Cs, etc.)	--	--

11. Disclosure of Outstanding Loan and Advance up to Rs. 25 Lakhs & Above Rs. 25 Lakhs

(Rs in Lakh)

Sr. No.	Particulars	F.Y.2024-25	F.Y.2023-24
a	Aggregate of loans and advances (as per para 2.2.1 of the RBI circular) not exceeding 0.2% of Tier I capital subject to maximum 1 crore.	36645.39	38750.31
b	Aggregate of loans and advances (as per para 2.2.1 of the RBI circular) as per audited financial statement	36645.39	38750.31
c	Percentage of Total Loan and Advances Balance above Rs. 25.00 Lakhs	57.63%	61.98%
d	Aggregate of Loan and Advances Balance below Rs.25.00 Lakhs	26936.59	23768.61
e	Percentage of Total Loan and Advances Balance below Rs. 25.00 Lakhs	42.37%	38.02%

12. Disclosure of OTS Loan and Advances

Sr. No.	Particulars	2024-25	2023-24
	Opening Balance of OTS Loan and Advances	7	0
	Add:- OTS Loan and Advances During the Year	10	7
	Total OTS Loan and Advances	17	7

13. Write Off :

During the year under audit, the Bank effected a technical write-off of 53 accounts amounting to Rs. 2,777.66 lakh, in accordance with the RBI guidelines and the Bank's approved Technical Write-Off Policy.

For Suvarnayug Sahakari Bank Ltd.

Mr. Dinesh Pralhad Pardeshi
Chief Executive Officer

Place : Pune
Date : 28-06-2025

For M/s KND & Associates
Chartered Accountants

Sd/-
CA. Sumit Agrawal
Partner CA.



5. In terms of RBI Directives, following additional disclosures are made:

(Rs. In lakh)

Sr. No.	Particulars	31.03.2025	31.03.2024
1	Capital to Risk Weighted Assets Ratio% (CRAR)	19.97	19.84
	c) Tier I Capital to Total Risk Weighted Assets %	18.28	18.03
	d) Tier II Capital to Total Risk Weighted Assets %	1.69	1.80
2	Movement of CRAR %	(+) 0.13	(+) 1.61
3	Investments		
	a) Book Value	28247.89	30314.97
	b) Face Value	28063.27	30063.27
	c) Market Value	27949.51	29167.47
4	Advances against Real Estate, Construction Business, Housing		
	a) Real Estate/ Construction Business	479.16	513.59
	b) Housing	8889.85	7385.31
5	Advances against Share and Debentures	-	-
6	Advances to Directors, their relatives, companies and firms in which they are interested		
	a) Fund based	132.46	137.89
	b) Non fund based (Guarantees, Letter of Credit)	-	-
7	Average Cost of Deposit %	5.42	4.99
8	NPAs		
	a) Gross NPAs	6419.84	8753.11
	b) Net NPAs	2011.40	2308.22
	c) Gross NPA %	10.10%	14%
	d) Net NPA %	3.40%	4.12%
9	Movement in NPAs		
	a) Gross NPAs	(-) 2333.27	(+) 46.77
	b) Net NPAs	(-) 296.82	(-) 640.18
10	Profitability		
	a) Interest income to working funds %	7.22	7.42
	b) Non interest income to working funds %	1.04	0.41
	c) Operating Profit to working funds%	1.85	1.84
	d) Return on Assets%	0.81	0.76
	e) Business per employee (Deposits + Advances)	898.51	878.09
	f) Profit per employee	5.13	3.02
11	Provision towards		
	a) NPAs	4200.00	6400.00
	b) Depreciation on Investment	309.27	759.27
	c) Standard assets	255.00	235.00
	d) Investment Fluctuation Fund	686.86	686.86
	e) BODR Covid 19 Provision (Advances)	109.00	259.00
12	Movement in Provisions		
	a) NPAs	(-) 2050.00	(+) 600.00
	b) Depreciation on Investment	(-) 450.00	(+) 0.00
	c) Standard Assets	20.00	(+) 0.00
	d) Investment Fluctuation Fund	00.00	(+) 15.00
	e) Covid 19 Provision (Advances)	(-) 150.00	(-) 0.00
13	Foreign Currency Assets and Liabilities (if applicable)	N.A.	N.A.
14	Date of Premium paid to DICGC	March 2025	March 2024
15	Penalty imposed by RBI	2.00	1.00

मे. के. एन. डी. ऑण्ड असोसिएट्स
चार्टर्ड अकाउंटन्ट्स



सन २०२५-२०२६ चे अंदाज पत्रक

(आकडे ₹ लाखात)

खर्च तपशील	सन २०२४-२०२५ चा अंदाजे खर्च	सन २०२४-२०२५ चा प्रत्यक्ष खर्च	सन २०२५-२०२६ चा अंदाजे खर्च
ठेवी व कर्जावरील व्याज	५,०५५.००	४,९७८.०९	६,९००.००
सेवकांचे पगार भत्ते/प्रा. फंड	९,६०५.००	९,४३३.९५	९,७५०.००
निधी संकलन कमिशन	५०.००	४९.७८	५०.००
प्रवास भाडे	९.५०	०.८४	९.५०
ऑफिस भाडे/मनपा कर/विमा/विज	३०३.००	३०२.५५	३२०.००
टपाल खर्च/टेलिफोन	५.००	२.७८	५.००
छपाई व स्टेशनरी, जाहिरात खर्च	४६.००	२४.२९	४५.००
ऑडिट फी	३६.००	३२.२८	४५.००
झीज व दुरुस्ती व देखभाल खर्च	२२०.००	२३८.७७	२६०.००
विलअरींग चार्जेस	२५.००	२४.४९	२८.००
मिटींग खर्च, संचालक भत्ते	८.००	८.८९	९०.००
जनरल मिटींग खर्च	९०.००	२.७८	९०.००
शिक्षण निधी व इतर वर्गणी	९.००	०.८४	९.००
किरकोळ खर्च	८.५०	५.४७	८.००
वकील फी	२.००	--	२.००
सेवक प्रशिक्षण, संचालक शिबीर खर्च	३.००	०.९४	३.००
कोर्ट फी	८.००	२.८६	८.००
प्रोफेशनल फी	९५.००	२२.५२	२५.००
वाहन खर्च	५.००	४.७९	५.००
वर्धापन दिन खर्च, शाखा उद्घाटन खर्च	५.००	२.९८	५.००
बँक चार्जेस	३.००	--	३.००
स्टॅम्प खर्च सोसायटी फी	०.५०	०.२२	०.७०
संगणक खर्च	२२.००	७.६५	२०.००
कुरीअर खर्च	८.००	६.६७	८.००
जनरेटर खर्च	०.५०	०.२५	०.५०
प्रोफेशनल टॅक्स	०.०३	०.०३	०.०३
सुरक्षा रक्षक पगार	६८.००	९०२.८६	९००.००
लायसेन्स फी	०.५०	०.९८	०.५०
इन्कमटॅक्स	--	४४.०५	--
कनेक्टिव्हिटी चार्जेस	४०.००	२३.९०	४०.००
आर. टी.ओ.रजि. चार्जेस	०.५०	--	०.५०
एस.एम.एस. चार्जेस	३५.००	३९.५९	४०.००
ए.टी.एम. चार्जेस	३०.००	२९.०७	३५.००
इश्युअर ए.टी.एम. चार्जेस	३२.००	२६.९३	३५.००
वसुली खर्च	९.००	८.४५	५.००
अॅमोर्टायझेशन ऑफ जी. सेक	४०.००	४२.४०	४२.४०
आयएमपीएस चार्जेस	९५.००	९२.०३	९५.००
सिबील चार्जेस	५.००	२.३४	५.००
युपीआय चार्जेस	९२.००	९७.४८	९९०.००
दंड	--	२.००	--
ऑनलाईन ट्रान्सक्शन चार्जेस	२.००	३.९२	५.००
बुडिट खाती (Baddebt Written off)	३०.००	--	--
एस प्रिंट रिख्यु चार्जेस	--	०.२०	९.००
मुदत संपलेल्या ठेवीवरील व्याज तरतूद	३०.००	२९.९७	३०.००
सेवक धनार्जित रजा व इतर भत्ते तरतूद	८०.००	९९०.००	९००.००
कर्मचारी पगार व बोनस तरतूद	५०.००	५०.००	५०.००
एन.पी.ए. तरतूद	९००.००	७२७.६६	९००.००
विशेष तरतूद आयकर कायदा कलम ३६ (१) (VII)	९०.००	९०.००	९०.००
उत्तम जिंदगीवरील तरतूद	९०.००	२०.००	२०.००
आयकर तरतूद	३४०.००	४८०.००	४५०.००
डिफई टॅक्स लायबिलिटी तरतूद	४.००	४२.०३	४५.००
सरसाई चार्जेस	--	०.२५	०.५०
निव्वळ नफा	८०३.९७	७४२.५४	९,००९.३७
एकूण	९,२६५.००	९,७७५.२०	१०,९५५.००

उत्पन्न तपशील	सन २०२४-२०२५ चे अंदाजे उत्पन्न	सन २०२४-२०२५ चे प्रत्यक्ष उत्पन्न	सन २०२५-२०२६ चे अंदाजे उत्पन्न
कर्जावरील व्याज	६,०००.००	५,८६९.७०	७,९००.००
गुंतवणुकीवरील व्याज/उत्पन्न	२,७५०.००	२,६६८.०८	३,९००.००
कमिशन	३०.००	३०.४६	४५.००
इतर उत्पन्न	४५०.००	५७५.२८	६५०.००
सरकारी कर्जरोखे खरेदी-विक्री नफा/तोटा	३५.००	३९.६८	६०.००
रिक्वर्स प्रोव्हिजन फंड	--	९५०.००	--
डि.पी. ऑन आय.एन.व्ही.	--	४५०.००	--
एकूण	९,२६५.००	९,७७५.२०	१०,९५५.००



दिनांक ३१-३-२०२५ अखेर तारणनिहाय विगतवारी

अ.क्र.	प्रकार	खाते संख्या	येणेबाकी	खाते संख्या	थकबाकी
अ)	तारण कर्ज				
१)	व्यापारी माल तारण				
अ)	ताबे गहाण	५९५	१९,९९,४८,५४७.९१	१२५	२७,६७,४७८.२२
ब)	नजर गहाण	४०८	२६,०२,६९,८४५.९१	५३	१,६०,६७,६३९.७२
२)	इमारत जागा तारण	१७३७	४,६९,४३,५०,१४९.५८	२८७	६२,४९,०९,९५५.८९
३)	यंत्र सामुग्री तारण	३३	११,५७,८४,९२४.००	१५	१,४१,२१,९४३.७७
४)	वाहन तारण	१२३	९,२१,९७,८७८.०६	२१	४६,४०,१५२.०३
५)	सरकारी सप्लाय बिल्स	--	--	--	--
६)	पुस्तकी येणे	--	--	--	--
७)	वेअर हाऊस रिसीप्ट	--	--	--	--
८)	शेअर्स व इतर	--	--	--	--
९)	सोने, चांदी, दागिने	१९६६	२२,७७,२२,८५०.३२	३४	३३,०५,६९१.४७
१०)	सरकारी कर्ज रोखे व एल.आय.सी.	--	--	--	--
११)	कायम ठेव तारण	७११	५२,३५,२०,३१२.६८	६	७,६९,७५५.०४
	एकूण (अ)	५५७३	६,११,३७,९४,५०८.४६	५४१	६६,६५,८२,६१६.१०
ब)	विनातारणी कर्ज				
१)	जामिनकी कर्जे	१०१५	१७,९५,५५,३०७.१७	५०९	२,०८,७०,११४.९६
२)	पगार तारण जामिनकी कर्जे	२८६	६,४८,४८,४८६.६२	४५	१८,४८,११५.२३
	एकूण (ब)	१३०१	२४,४४,०३,७९३.७९	५५४	२,२७,१८,२३०.१९
	एकूण (अ + ब)	६८७४	६,३५,८१,९८,३०२.२५	१०९५	६८,९३,००,८४६.३३

दिनांक ३१-३-२०२५ अखेर कर्जाची कारणपरत्वे

अ.क्र.	प्रकार	संख्या	येणेबाकी	संख्या	थकबाकी
१)	शेती पूरक कर्ज	१५५	१८,०३,८४,११९.८३	७	८५,८६,३४९.२५
२)	लघू कुटीरोद्योग	--	--	--	--
३)	जल व रस्ता वाहतूक	१२४	९,५४,८१,६८०.३३	२०	७८,५३,४५२.४८
४)	किरकोळ विक्रेते/छोटे व्यापारी	१०७४	३,१८,५२,८४,१८१.९३	१८५	५६,६८,०४,९८०.५४
५)	स्वयंरोजगार कर्ज	६	९९,७८७.९२	६	९९,७८७.९२
६)	शैक्षणिक कर्ज	२६१	४,७७,३१,५५७.२०	८	३,५३,५३५.२०
७)	घर दुरुस्ती व घर बांधणी कर्ज	८८६	६३,३१,०९,३६२.२०	७३	३४,७२,२१४.४३
८)	इतर कर्जे	४३६८	२,२१,६१,०७,६१२.८४	७९६	१०,२१,३०,५३४.५१
	एकूण	६८७४	६,३५,८१,९८,३०२.२५	१०९५	६८,९३,००,८४६.३३



महाराष्ट्र सहकारी कायदा कलम ७५ (२) अन्वये संचालक व त्यांचे कुटूंबियांनी घेतलेल्या कर्जाची माहिती

(दिनांक ३१-३-२०२५ अखेर)

(आकडे ₹ लाखांत)

तपशील	दि. ३१-३-२०२४ अखेर येणेबाकी	२०२४-२०२५ कर्जवाटप	२०२४-२०२५ परतफेड	दि. ३१-३-२०२५ अखेर येणेबाकी	थकबाकी
अ) संचालक तारणी	--	--	--	--	--
विनातारणी	१.३७	--	१.३७	--	--
एकूण (अ)	१.३७	--	१.३७	--	--
ब) नातेवाईक तारणी	१०.४९	०.०३*	--	१०.५२	१०.५२
विनातारणी	१२६.०३	--	४.०९	१२१.९४	१२१.९४
एकूण (ब)	१३६.५२	०.०३	४.०९	१३२.४६	१३२.४६
एकूण (अ) + (ब)	१३७.८९	०.०३	५.४६	१३२.४६	१३२.४६

* प्रस्तुत रक्कम ही कर्ज वितरण नसून विमा रक्कम आहे.

● वरील कर्ज मार्च २००३ पूर्वी वितरण केलेले असल्याने रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन झालेले नाही.

बँकेची प्रस्तावित पोटनियम दुरुस्ती

पोटनियम क्रमांक	सध्याची शब्द रचना	दुरुस्तीनंतरची शब्दरचना	दुरुस्तीचे कारण
८	बँकेचे अधिकृत भाग-भांडवल रक्कम रु. २५,००,००,०००/- (अक्षरी रक्कम रुपये पंचवीस कोटी मात्र) असून ते रु. ५०/- दर्शनी किंमतीच्या ५०,००,००० इतक्या भागांत विभागलेले आहे.	बँकेचे अधिकृत भाग-भांडवल रक्कम रु. ३५,००,००,०००/- (अक्षरी रक्कम रुपये पस्तीस कोटी मात्र) असून ते रु. ५०/- दर्शनी किंमतीच्या ७०,००,००० इतक्या भागांत विभागलेले आहे.	बँकेचा वाढता विस्तार पाहता तसेच मे. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार बँकेचे स्वनिधी वाढविणे आवश्यक आहे, तसेच सध्याची भाग-भांडवल मर्यादा पूर्ण होत असल्याने प्रस्तुत मर्यादा वाढविणे आवश्यक आहे.



CASH FLOW STATEMENT

For the Year Ended 31st March 2025

(Rs. In Lakhs)

S.R. NO.	PARTICULARS	YEAR ENDED 31.03.2024	YEAR ENDED 31.03.2025
A)	Cash flows from Operating Activities		
	Net Profit as per Profit & Loss A/c	523.22	742.54
	Add:		
1	Depreciation	113.01	180.94
2	Amortisation of Govt. Sec. Premium	37.78	42.4
3	B.D.D.R.	980.00	727.66
4	Depreciation of Investments	-	-
5	Special Reserve	10.00	10.00
6	Provision for Employee Salary ,Bonus & increment	-	50.00
7	Provision for Employee Leave Encashment & closing Allowance	37.00	110.00
9	Depreciation of shifting of G.Sec (HTM)	-	-
8	Provision for Standard Assets	-	20.00
		1,701.01	1,883.54
	Less:		
1	Profit from sale of Banking Assets		
1	Dividend Income	0.25	0.25
3	Technology Fund Reversed	-	-
4	Depreciation on Investment - Reversed	-	450.00
5	Covid 19 Provision Advance	-	150.00
	Operating profit before changes in Operating Assets	1,700.76	1,283.29
A-i)	Increase / (Decrease) in Operating Assets		
1	Funds advanced to customers	-7540.28	-1063.06
2	Interest Receivable	461.96	29.96
3	Increase / (Decrease) of Investments	1,501.83	-4,729.30
4	Other Assets	-54.77	-115.12
A-ii)	Increase / (Decrease) in Operating Liabilities		
1	Deposits from Customers	5,266.48	8,758.15
2	Other Liabilities (excluding Educational Fund)	464.61	497.57
	Net Cash from Operating Activities	1,800.59	4,661.49
B)	Cash flows from Investing Activities		
1	Dividend received	0.25	0.25
2	(Purchase)/ Sale of Fixed Assets	-310.05	-1,919.72
	Net Cash from Investing Activities	-309.80	-1,919.47
C)	Cash flows from Financing Activities		
1	Share Capital	62.58	87.29
2	(Increase)/ Decrease in Reserves & Funds	171.16	-2,707.34
3	Borrowings		
	Net Cash from Financing Activities	233.74	-2,620.05
	Net Increase in Cash & Cash Equivalents	1,724.53	121.97
	Cash & Cash Equivalents at the beginning of the year	5,267.81	6,992.34
	Cash & Cash Equivalents at the end of the year	6,992.34	7,114.31
	Note:		
i)	Cash & Cash Equivalents	3/31/2024	3/31/2025
	Cash	1,038.96	1,357.38
	Bank Balance		
	a) With Co-op & Nationalised Banks	3,475.37	3,259.95
	b) With Sch. Co-op & Commercial Banks	2,478.01	2,496.98
	Cash & Cash Equivalents	6,992.34	7,114.31

हार्दिक अभिनंदन

सर्वसामान्य कुटुंबात जन्म झालेला, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या सेवेतून जनसेवेसाठी समर्पित असा कार्यकर्ता तसेच आपल्या सुवर्णयुग सहकारी बँकेचे माजी कर्मचारी ते त्याच बँकेचे विद्यमान अध्यक्ष असा उल्लेखनिय प्रवास व सहकार क्षेत्रातील व समाजातील सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत असणारे, लोक कल्याणाचा वसा घेत वचनबद्धतेची ओळख असणारे युवा नेतृत्व.

गणेशोत्सवाला “महाराष्ट्र राज्य महोत्सव” दर्जा प्राप्त करून देणारे अभ्यासू नेतृत्व, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे सरचिटणीस व सुवर्णयुग सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष **मा. श्री. हेमंत रासने** यांची कसबा विधानसभेच्या आमदारपदी निवड झाल्याबद्दल

हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा !



श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट प्रस्थापित
सुवर्णयुग सहकारी बँक मर्यादित, पुणे
युग समृद्धीचे... वरदान बाप्पाचे!

मारणे हाईट्स, ११०२/१०/११, बुधवार पेठ, पुणे ४११ ००२.
फोन : २४४८९९७३, २४४८९९७४, ७०३०९५६८०१ E-mail : headoffice@suvarnayugbank.com



कोअर बँकिंग



मोबाईल बँकिंग



लॉकर्स सुविधा



Whats App बँकिंग



ई-टॅक्स पेमेंट/BBPS पेमेंट सुविधा



RTGS/NEFT/IMPS सुविधा



POS/ECOM/UPI सुविधा



आयुर्विमा, सर्वसाधारण विमा, आरोग्यविमा सुविधा

शाखा

बुधवार पेठ ७०३०९५६८०२	मार्केटगार्ड ७०३०९५६८०३	चाकण ७०३०९५६८०४	बिबवेवाडी ७०३०९५६८०५	जेजुरी ७०३०९५६८०६	सांगवी ७०३०९५६८०७	चंदननगर ७०३०९५६८०८
आनंदनगर ७०३०९५६८०९	निगडी ७०३०९५६८१०	कर्वेनगर ७०३०९५६८१२	आळंदी ७०३०९५६८१४	नऱ्हे ७०३०९५६८१५	आंबेगाव ७०३०९५६८१६	वारजे ७०३०९५६८१७
केशवनगर ७०३०९५६८१८	कालेवाडी ७०३०९५६८१९	लोणावळा ७०३०९५६८२०	पौड रोड ७०३०९५६८२१	उरळी कांचन ७०३०९५६८२२	धानोरी ७०३०९५६८२३	
व्हि.आय.टी. (विस्तारीत कक्ष) ७०३०९५६८११			व्हि.आय.आय.टी. (विस्तारीत कक्ष) ७०३०९५६८१३			

अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेत संपर्क साधावा.
Website : www.suvarnayugbank.com